

चंद्रपूर महासागर

www.dainikmahasagar.in / Epaper: www.epaper.dainikmahasagar.in nagpurpost@gmail.com / mahasagarngp@gmail.com

* वर्ष ४५ * अंक ३३९ * चंद्रपूर *

गुरुवार, दिनांक ५ जून २०२५

८ पाने • किंमत रु. २/-+ वितरण खर्च रु. १ = एकुण ३ रु.) * विशेष ऑफर : महासागर + नागपूर पोस्ट = ४ रु. फक्त

अग्रगलेख

खरीखरी..

अति उत्साहाची परिणती

आज बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या चेंगराचेंगरीत किमान ११ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे. या स्टेडियम मध्ये बसण्याची म्हणजेच आसनाची क्षमता ३३ हजार लोकांची आहे. पण जाणकार असे सांगतात की त्या स्टेडियम मध्ये त्याच्या जवळपास चार-पाचट म्हणजेच सव्वा लाखपेपर्यंत जनता आली होती. या जनतेला शिस्त लावण्यासाठी जी यंत्रणा हवी होती. तिचा त्या ठिकाणी पत्ता नव्हता. लोकांच्या झुंडीच्या झुंडी येत होत्या. या सर्व अगडबंद गदीला कसे थांबवावे हेच पोलिसांना कळत नव्हते. एखाद्या कार्यक्रमाचे नियोजन करताना अपेक्षित गर्दी पेक्षा जास्त गर्दी झाली किंवा वाढली. तर त्याची व्यवस्था तसेच आकस्मिक उद्भवलेल्या संकटाचे निवारण करण्याची क्षमता आणि नियंत्रण ठेवण्याची क्षमता असणे गरजेचे असते. कोणत्याही परिस्थितीत जीवित हानी होऊ नये. हा आपला प्रयत्न असला पाहिजे. पण आजचा हा कार्यक्रम बेंगळुरूच्या क्रिकेट संघाने आयपीएल मध्ये जो काल विजय मिळवला त्यासाठी होता. कार्यक्रम सरकारने आयोजित केलेला होता. या कार्यक्रमास गर्दी होईल हेही सर्वांना ठाऊक होते. आता त्या राज्यातील सर्व शक्तिमान सरकारला हे ठाऊक असताना कार्यक्रमाच्या बंदोबस्तासाठी त्यांनी काय केले. हे सांगणे त्यांचे कर्तव्य आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी होणे हा एक स्वाभाविक असा प्रकार आहे. प्रत्येकाला कार्यक्रम बघण्याची घाई असते विजयी झाल्यामुळे उत्साहाचे कारणे उसळून वाहत असतात. नेमक्या अशाच वेळी जीव जाण्याच्या घटना घडत असतात. हे सुद्धा प्रशासनाने लक्षात घ्यायला हवे होते. एकूणच अशा प्रकारचा कार्यक्रम म्हणजे आपल्या राज्याचा गौरव असे समजले जाते. पण या ठिकाणी गौरवा ऐवजी खरवर नरकासारखे वातावरण निर्माण झाले. तर सामान्य जनतेला कसे वेढीस धरले जाते, याचा हा नमुना आहे. सध्या आपण राजकारणामध्ये एवढे गुंग आहोत की, अशा प्रकारच्या दुर्दैवी दुर्घटना या कानाने ऐकून त्या कानाने फेकून देतो. आजच्या दुर्घटनेचे वर्णन केवळ नियोजनाचा अभाव असे केले पाहिजे. आजकाल एखादा सामना हरणे किंवा जिंकणे यामध्ये एवढी अटीतटीची लढत असते की, त्यामुळे दोन्ही बाजूंकडून जल्लोष साजरा केला जात असतो. उत्साहाचे हे लोण मोठ्यांपासून तळागाळापर्यंत पोहोचले नसते तरच नवल. आता सरकारने कितीही सारवासारव केली. तरी ज्यांचे जीव गेले ते काही परत मिळणार नाहीत. हे सर्व तरुण मुले असतील असा आमचा कयास आहे. जे मरण पावले त्यांच्या आई बापांना किंवा इष्ट जनांना किती यातना होत असतील. तसेच आपल्या या जवळच्या व्यक्तींच्या जीवनात आता काहीतरी नवीन फुलण्या ऐवजी असा जीवघेणा प्रकार होत असेल. तर त्याला आपल्याकडे उत्तर नसते. मग प्रश्न असा आहे की आपल्याला अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे नियोजन करावे लागेल. ही कल्पना कर्नाटक सरकारला नव्हती काय. गेल्या अनेक दिवस क्रिकेटचे सामने होत आहेत. हे सामने इतके मनोरंजक उत्साहवर्धक असतात की, त्याला तोडच नाही. शेवटच्या सामन्यापूर्वी अनेक दिवस या सामन्याचे पडसाद उमटत असतात. मग आता उत्सवावेळी म्हणजेच विजयाच्या सेलिब्रेशनच्या ठिकाणी प्रचंड गर्दी होईल, हा काही सांगण्याचा मुद्दा नाही. आधीच कोणत्याही राज्याकडे केंद्राच्या मदतीशिवाय कोणताही भव्य दिव्य कार्यक्रम होऊ शकत नाही. केंद्र सरकारतही काही लाडके आणि काही हाडके अशा प्रकारची राज्ये आहेत. कर्नाटक हे डबल इंजिनचे सरकार नसल्यामुळे हाडके राज्य आहे. या वातावरणामुळे जनतेच्या मनावर विपरीत परिणाम होत असतो. या ठिकाणी एक मुद्दा असाही असू शकतो की, याबाबतीत फक्त सरकारचीच तेवढी जबाबदारी नसते. एक वेळा हे जरी मान्य केले तरी सरकारला हात झटकून मोकळे होता येत नाही. ही सुद्धा खरी गोष्ट आहे. कर्नाटकला तर नाहीच नाही. कारण तिथे सावत्र सरकार आहे. आपण निधन पावलेल्या सर्व मृतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करूया! जखमींच्या जखमा लवकरात लवकर बराव्यात. अशी कामना करूया!!

nagpurpost@gmail.com
Mob. No. 9922970023

आरसीबीच्या विजयी रॅलीत चेंगराचेंगरी ७ जणांचा मृत्यू : २४ जखमी



■ वृत्तसंस्था, बेंगळुरू, दि. ४ :

बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) च्या विजयी पॅरेड दरम्यान चेंगराचेंगरी झाली. वृत्तसंस्था आयएनएसनुसार, बेंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरी ७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २४ जण जखमी झाले आहेत.

चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली, जिथे हजारो चाहतेही उपस्थित होते. चेंगराचेंगरी होण्यापूर्वीच एक मूल बेशुद्ध पडले होते. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार म्हणाले, लाखो लोकांचा जमाव उपस्थित होता. आम्ही सध्या परिस्थिती सामान्य करण्यासाठी काम करत आहोत. किती मृत्यू झाले याची अद्याप पुष्टी झालेली नाही.

जेव्हा संघ विमानतळावर पोहोचला तेव्हा हजारो चाहते तिथे उपस्थित होते. विधानसभेत पोहोचताच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सर्व खेळाडूंचा सन्मान केला. यानंतर चिन्नास्वामी स्टेडियममध्येही कार्यक्रम झाले.

मंगळवारी आरसीबीने आयपीएलमधील पहिले विजेतेपद जिंकले होते. संघाने पंजाब किंग्ज (पीबीकेएस) ला ६ धावांनी पराभूत केले. यासह, आयपीएलला १८ व्या हंगामात आठवा विजेता मिळाला.

कर्नाटक भाजप अध्यक्ष बीवाय विजयेंद्र म्हणाले - राज्य सरकारने या घटनेची संपूर्ण जबाबदारी घेतली पाहिजे. जेव्हा संपूर्ण देश आणि कर्नाटक आरसीबीच्या विजयाचा आनंद साजरा करत होते, तेव्हा राज्य सरकारने कोणतीही पूर्व तयारी न करता

विजयी रॅली काढण्याची घाई केली, ज्यामुळे ही दुर्घटना घडली. राज्य सरकारने कधीही पूर्वतयारीची पूर्वा केली नाही. त्यांना केवळ प्रसिद्धीमध्ये जास्त रस होता. परिणामी ११ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. काही लोक आयसीयूमध्ये आहेत. मी काही पीडितंशी बोललो, आत पोलिस नव्हते, रुग्णवाहिकेची सुविधा नव्हती. मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण न्यायालयीन चौकशीसाठी पाठवावे. कर्नाटक विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि भाजपचे एम्पएलसी चालवाडी

नारायणस्वामी म्हणाले की, ही घटना सरकारमुळे घडली. त्यांना कल्पना नव्हती की किती लोक येतील आणि कोणती खबरदारी घ्यावी लागेल. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी चेंगराचेंगरीच्या घटनेवर सांगितले की, आरसीबीच्या आयपीएल विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी आलेले लोक, त्यांना या दुर्घटनेने आणि मृत्युमुळे खूप दुःख आणि धक्का बसला आहेत. एखाद्याने अभिमान बाळगला पाहिजे, पण जीवापेक्षा मोठा नाही. मी सर्वांना आवाहन करतो की कृपया सुरक्षित रहा.

संसदेचे पावसाळी अधिवेशन 21 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान

■ वृत्तसंस्था नवी दिल्ली, दि. ४ :

संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलैपासून सुरू होईल. संसदीय कामकाज मंत्री किरण रिंजजू यांनी बुधवारी नवी दिल्लीत ही माहिती दिली. रिंजजू म्हणाले की, हे अधिवेशन २१ जुलै ते १२ ऑगस्ट दरम्यान चालेल.

किरण रिंजजू म्हणाले- सरकार नियमानुसार अधिवेशनात कोणत्याही विषयावर चर्चा करण्यास तयार आहे. त्यांनी असेही सांगितले की अधिवेशनादरम्यान न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव मांडता येईल.

विरोधकांच्या 'विशेष अधिवेशना'च्या मागणीच्या पार्श्वभूमीवर सरकारने पावसाळी अधिवेशनाची घोषणा केली आहे. पहिल्याम हल्ला, ऑपरेशन सिंदूर

आणि भारत आणि पाकिस्तानमधील मध्यस्थीबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानावर चर्चा व्हावी अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे.

इंडिया आघाडीच्या १७ पक्षांनी ३ जून रोजी नवी दिल्लीत बैठक घेतली. यामध्ये पंतप्रधान मोदींना विशेष अधिवेशन बोलावण्यासाठी पत्र लिहिले होते. मोदी सरकार ३.० आणि ऑपरेशन सिंदूर नंतर संसदेचे हे पहिलेच अधिवेशन असेल.

रिंजजू म्हणाले- पहिल्याम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यास तयार आहे.

न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याशी कधीही तडजोड नाही : सीजेआय

■ वृत्तसंस्था, नवी दिल्ली, दि. ४ :

सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याबाबत विधान केले आहे. ते म्हणाले की, कॉलेजियम व्यवस्थेवर टीका केली जाऊ शकते, परंतु कोणत्याही व्यवस्थेत न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याशी तडजोड केली जाऊ नये. न्यायाधीशांनी कोणत्याही बाह्य दबावापासून मुक्त राहिले पाहिजे.

सरन्यायाधीश म्हणाले, १९९३ पूर्वी भारतात न्यायाधीशांच्या नियुक्तीचा अंतिम निर्णय सरकारकडे होता आणि या काळात दोन वेळा असे घडले जेव्हा सरकारने वरिष्ठ न्यायाधीशांकडे दुर्लक्ष केले आणि दुसऱ्याला सरन्यायाधीश बनवले. त्याच वेळी, त्यांनी निवडणूक लढवणाऱ्या निवृत्त न्यायाधीशांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

लंडनमध्ये युंके सुप्रीम कोर्टाने आयोजित केलेल्या गोल्मेज परिषदेत सरन्यायाधीश गवई बोलत होते.

जागतिक पर्यावरण दिन

5 जून 2025

" प्लास्टिक ला नाही म्हणुया पर्यावरण वाचवु या "

झाडे लावा झाडे जगवा.

: सौजन्य :

लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड, घुघूस

जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

पर्यावरणाचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. प्रत्येकाने एक तरी झाड लावावे व ते जगवावे.

श्री. विनोद चौधरी
जिल्हा सचिव, भाजपा चंद्रपूर

सौ. नितुताई चौधरी
माजी सभापती, महिला व बालकल्याण, दि. ५, चंद्रपूर

मा. श्री. ब्रह्मभारु पयस

आपणांस दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा

डॉ. अशोक कापंगते
अध्यक्ष, साकोली सातपुर्ग कॉलेज कलेडी तथा प्रदेश प्रतिष्ठेची भारताध्यक्ष प्रदेश कॉलेज कलेडी

मदनजी रामटेके
मा. सभापती - जि. प. भंडारा

शितल राजत
सभापती - जि. प. भंडारा

अश्विन नशिने
मा. शहर अध्यक्ष - कॉंग्रेस कमिटी साकोली

इं. उमेश कठाने
साकोली

इं. संतिप बावनकुळे
साकोली

संचलन - शंभूद कुंभरी, ता. प्र. महासागर, साकोली

डीआयजी जालिंदर सुपेकरांचा बीडच्या 'आका'शी संबंध?

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी वालिमक कराड याला बीड कारागृहात ठेवण्यात आले होते. यामागे आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांची थेट भूमिका असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. केवळ तुरुंगातच नव्हे, तर कराडला दिल्या जाणाऱ्या विशेष वागणुकीबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. याशिवाय सुपेकर यांनी विविध कारागृहांमध्ये आरोपींकडून पैशांची मागणी केली असल्याचे दमानिया म्हणाल्या.

त्या पुढे बोलताना म्हणाल्या की, २८ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले. मात्र, आजपर्यंत वालिमक कराडची मालमत्ता जप्त करण्यात आलेली नाही. उलट त्याला पाठीशी घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा गंभीर आरोप दमानिया यांनी केला आहे.

अंजली दमानिया म्हणाल्या की, वालिमक कराडला मकोकामभूत बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असून, लवकरच तो भाजपमध्ये प्रवेश करू शकतो, अशी शक्यता त्यांनी वर्तवली. प्रत्येक जेलमध्ये सुपेकर यांच्याकडून पैसे मागितले जात आहेत. सुपेकर यांनी गन लायसन्स प्रकरणातही मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार केला असून, तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावरही त्याच प्रकरणात आरोप आहेत.

महिला आयोग सशक्त करण्यासाठी ठोस पावलं हवीत : निलम गोन्हे

मुंबई : महिला आयोग हे महिलांच्या संरक्षणासाठी व सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेलं शासनाचं एकमेव संस्थात्मक व्यासपीठ आहे. त्यामुळे आयोगाचं सक्षमीकरण करणं ही काळाची गरज असून, यासाठी ठोस पावलं उचलली पाहिजेत, असा संदेश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोन्हे यांनी दिला.

राज्य महिला आयोगाच्या कार्यपद्धती, अंमलबजावणीतील अडचणी, सेवांची गुणवत्ता आणि सक्षमीकरणासाठी आवश्यक उपाय यावर विधान भवनात विशेष अंतर्गत बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चावधकर, सदस्य सचिव डॉ. पद्मश्री बैनाडे, समुपदेशक लक्ष्मण मानकर व अंजली काकडे, प्रशासकीय अधिकारी भास्कर बनसोडे, कार्यकारी संपादक कपालिनी सीनकर आदी मान्यवर उपस्थित होते.

बैठकीत आयोगासाठी स्वतंत्र, सुसज्ज इमारतीची तातडीची आवश्यकता, पोलिस यंत्रणेचा अधिक सहकार्यशील सहभाग, कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणांत समन्वयाने तातडीची कारवाई, आणि समुपदेशन प्रक्रियेचं अधिक संस्थात्मक रूप यासंदर्भात सखोल चर्चा झाली. तक्रारीचं जलद निवारण, वेळेवर चार्जशीट दाखल करणं आणि प्रभावी कायदेशीर मदत हे आयोगाचं कार्य अधिक प्रभावी करण्यासाठी गरजेचं असल्याचं मत सर्वांनी मांडलं. आदिवासी भागांतील महिलांकरिता कार्य करणाऱ्या संस्थांना निधी मिळावा, उर्फ अंतर्गत निधी संकलनास परवानगी मिळावी, तसेच ह्याआदिशक्ती अभियानाहून अधिक बळ देण्याबाबतही चर्चा झाली. आयोगाने महिलांसाठी असलेल्या ह्यशक्ती कायदाह, ह्यसमान नागरी कायदाह यासारख्या धोरणात्मक मुद्द्यांवर सरकारसमोर ठोस शिफारसी मांडण्याचं काम करावं, असं डॉ. गोन्हे यांनी स्पष्ट केलं.

चक्रम' लोकांना मंत्रिमंडळात ठेवता कामा नये : अंबादास दानवे

मुंबई : छत्रपती संभाजीनगर येथील वित्स हॉटेलच्या लिलावावरून पालकमंत्री संजय शिरसाट तसेच ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्यात वाद सुरू आहे. संजय शिरसाट यांनी या लिलावातून माघार घेतली आहे. परंतु अंबादास दानवे यांनी या सगळ्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी केली आहे. तसेच संजय शिरसाट यांनी स्वतःहून आपण चक्रम असल्याचे कबूल केलं आहे, तर अशा लोकांना मंत्रिमंडळात ठेवता कामा नये, अशी मागणी केली आहे.

अंबादास दानवे म्हणाले, मी त्यांना आव्हान केले होते की तुमचे पाच पार्टनर कोण आहेत ते जाहीर करावे, आता मी सांगितले आहे की त्यांच्याच घरातले पार्टनर आहेत. राज्य सरकार अशा अधिकाऱ्यावर कारवाई करणार की नाही करणार हा माझा प्रश्न आहे. एखादा महसूल विभागाचा एसीडीएम आणि पालकमंत्री मिळून तिथे त्यांचा दबाव असल्याशिवाय त्यांचे काम करू शकत नाही.

दादांवर आरोप होत असताना बचावासाठी कुणीही पुढे येत नाही अजित पवारांच्या पक्षात गटबाजी

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. ४ :

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड गटबाजी असल्याचा आरोप केला आहे. आमच्या नव्हे तर अजित पवारांच्याच पक्षात मोठी गटबाजी आहे. त्यांच्यावर आरोप होत असताना त्यांच्या बचावासाठी कुणीही पुढे येत नाही, यावरून हे सिद्ध होते, असे ते म्हणाले.

गत काही महिन्यांपासून सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांकडून सातत्याने महाविकास आघाडीत फूट पडल्याचा आरोप होत आहे. पण आता आमदार रोहित पवार यांनी विरोधकांत नव्हे तर सत्ताधऱ्यांतच दुही माजल्याचा आरोप केला आहे. विशेषतः अजित पवारांवर आरोप होत असताना त्यांच्या पक्षातील एकही नेता त्यांच्या समर्थनार्थ पुढे येत नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

रोहित पवार पत्रकारांशी बोलताना म्हणले की, अजित पवार एकटेच आपल्या पक्षासाठी लढत आहेत. त्यांच्या पक्षाचे



रोहित पवार यांचा दावा

बाकीचे नेते काय करतात? त्यांच्या नेत्यांवर आरोप होत असताना हे नेते काहीच बोलत नाहीत, पण दुसऱ्यांवर आरोप होत असताना त्यांचे मोठमोठे बोलण्यासाठी पुढे येतात. मग याला काय म्हणायचे? त्यांच्या पक्षामध्येच अंतर्गत कुठे तरी गट पडलेत असे आपल्याला म्हणावे लागेल.

जसे सत्ताधारी पक्षांच्या मित्रपक्षांमध्ये गट पडले आहेत, तसे महायुतीमध्येही गट

पडलेत. अजित पवारांचा पक्ष एकनाथ शिंदेच्या पक्षावरील आरोपांवर बोलत नाही. शिंदेचा पक्ष अजितदादांच्या पक्षावर काही बोलत नाही. विशेषतः भाजप यात कुठेच दिसत नाही. भाजप मागे बसून केवळ तमाशा पाहण्याचे काम करतो. त्यामुळे महायुतीमधील घटक पक्षामध्ये गट-तट पडले असल्याचे स्पष्ट होते. एकनाथ शिंदेचा पाहा किंवा अजित पवारांचा पक्ष पाहा. त्यांना त्यांच्याच पक्षात

संजय राऊत जातात तिथे ठाकरे गटाचे विघटन

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. ४ :

भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेले आरोप जोरकसपणे फेटाळून लावले.

शिवसेना ठाकरे गटाला उतरती कळा लागली आहे. संजय राऊत जिथे जातात, तिथे त्यांच्या पक्षाचे विघटन होते. आपल्या पक्षात आता कुणीच राहणार नाही हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे ते अशी विधाने करत आहेत, असे ते म्हणाले.

गिरीश महाजन पत्रकारांशी बोलताना म्हणले, संजय राऊत मला नाच्या म्हणाले. ठीक आहे. मी शिवजयंतीला लेझीम खेळतो. ढोल वाजवतो. नाचतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती सोहळ्यातही मी नाचून आनंद व्यक्त करतो. रामनवमीलाही भगवा झेंडा घेऊन नाचतो. यात वावगे काय आहे? पण तुमच्याकडच्या लग्नमध्ये कोण कोण नाचले? असे विचारले तर काय होईल?

गिरीश महाजन यांचा पलटवार



माझ्याकडे व्हिडिओ आहेत. पण मी असे एवढ्या खालच्या थराला जाणार नाही. संजय राऊत त्यांच्या पक्षाला नाशिकमध्ये लागलेल्या गळतीमुळे हताश झालेले. त्यातून ते अशा पद्धतीचे

स्टेटमेंट करत आहेत.

गिरीश महाजन यांनी यावेळी सुधाकर बडगुजर यांच्या ठाकरे गटातून झालेल्या हकालपट्टीवरही भाष्य केले. संजय राऊत यांच्याकडे नाशिक जिल्ह्याचा प्रभाव आहे. ते जिथे प्रभारी होतात, तेथील शिवसेनेचे कार्यकर्ते सोडून जातात. त्यांना माहिती आहे, पक्षात कुणीही राहणार नाही. त्यामुळेच ते एकेकाची पक्षातून हकालपट्टी करत आहेत. आम्हीच त्यांची हकालपट्टी केली असे सांगण्यासाठी त्यांनी ही कारवाई केली. पण तिथे राहण्यास आता कुणीच उत्सुक नाही ही वस्तुस्थिती आहे. संजय राऊत जिथे जातात, तिथे ठाकरे गटाचे विघटन होते.

संजय राऊत यांनी नैराश्यातून सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी केली. बडगुजर त्यांच्या जवळचे होते. ते फडणवीस यांना भेटले. अनेक मोठे पदाधिकारी संपकांत आहेत. ते नाराज आहेत. वैतागले आहेत, असेही महाजन म्हणाले.

गिरीश महाजन फडणवीसांचा सर्वात भ्रष्ट मंत्री



भाजपचा मुंबई महापालिका गेमप्लॅन तयार!

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. ४ :

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपली तयारी झपाट्याने सुरू केली असून, पक्षाकडून अंतर्गत सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात भाजपने मुंबईत मोठा भाऊ म्हणून आपली भूमिका स्पष्ट केल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.

सर्वेक्षणानुसार, सध्या मुंबई महापालिकेत भाजपचे सर्वाधिक नगरसेवक आहेत, त्यामुळेच पक्षाचे स्थान भक्कम आणि अग्रगण्य असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे भाजपने आगामी निवडणुकीत मुंबईत वर्चस्व गाजवण्याची रणनीती आखली असून,

खळबळ माजली असून, अभिषेक कौल कोण? असा सवाल केला जात आहे. संजय राऊत बुधवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गिरीश महाजन यांच्यावर टीकेची झोड उठवली. मी म्हणजेच पक्ष असा अहंकार जेव्हा माणसात निर्माण होतो, तेव्हा त्या माणसाच्या अधःपतनाला सुरुवात होते. एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्यासोबत नाराज होते. ते आज जिथे आहेत तिथेही फार खूश नाहीत. अशा व्यक्तींच्या आजारावर कोणताही उपाय नसतो, असे ते म्हणाले.

१५० हून अधिक जागांवर उमेदवार देण्याचा विचार सुरू आहे. सर्वेक्षणानुसार, भाजपने जास्त जागांवर लढवले तरच पक्षाला निर्धारपूर्वक लाभ होईल, असा निष्कर्ष समोर आला आहे. दरम्यान, ठाणे महापालिकेच्या संदर्भात भाजपने वास्तववादी भूमिका घेतली आहे. सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा ठाणे शहरात अधिक प्रभाव आहे. त्यामुळे तिथे शिंदे गट ह्यमोटा भाऊ आणि भाजप ह्यखोटा भाऊ अशी भूमिका घेईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले, तरी भाजपच्या जागांवर फारसा परिणाम होणार नसल्याचे भाजपाचे म्हणणे आहे.

धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होणार नाहीत



■ महासागर प्रतिनिधी

मुंबई, दि. ४ :

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे हे सध्या राष्ट्र माध्यमांपासून अंतर राखून प्रहलद असल्याचे दिसत आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी देखील भाषण करत नसल्याचे दिसून येत आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात देखील त्यांनी बोलणे टाळले.

आता आज ते नाशिकमध्ये एका धार्मिक कार्यक्रमात गेले होते तिथे त्यांचा मौन व्रत असल्याचे त्यांनी हात-खुणांनी दाखवले होते. यापूर्वी देखील ते काही दिवस इगतपुरी येथे विपश्यना केंद्रात होते. यावर करुणा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

करुणा मुंडे म्हणाल्या, जसे की आपण पाहत आहोत की आज त्यांच्याकडे कोणते पद नाही आणि पक्षावर कुठे तरी शांत राहून दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. जसे की त्यांचे लोक आहेत ते अशी बातमी पसरवत आहेत सोशल मीडियावर की धनंजय मुंडे परत मंत्री होणार, पण होणार नाही.

हे राजकारणी लोक स्टूटजी प्लॅन ठेवत असतात. या लोकांकडे एक स्टूटजी प्लॅन असतो, त्यानुसार धनंजय मुंडे काम करीत असल्याचे त्या म्हणाल्या.

काय सुरू आहे हे कळत नसेल तर आम्ही काय वक्तव्य करणार? असेही रोहित पवार यावेळी बोलताना म्हणाले.

उल्लेखनीय बाब म्हणजे सध्या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या एकीकरणाचे वारे वाहत आहेत. शरद पवारांनी यासंबंधीचा निर्णय खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर सोपवला आहे. रोहित पवारांनी नुकतेच या मुद्द्यावर भाष्य केले होते.

शरद पवार जेव्हा काही बोलतात तेव्हा त्याचा खूप खोल अर्थ असतो. कधीकधी त्यांच्या म्हणण्यापेक्षा काहीतरी उलट घडत असते. शरद पवार लवकरच महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचा निर्णय घेतील.

जेव्हा अजित पवारांचा गट वेगळा होऊन भाजपशी युती करत होता तेव्हा शरद पवारांच्या गटाने असे करणे चुकीचे असल्याचे म्हटले होते. कारण त्यांचे भाजपशी वैचारिक मतभेद आहेत.

आता जर शरद पवारांचा पक्ष अजित पवारांच्या पक्षात सामील होऊन भाजपशी युती करत असेल तर ते आश्चर्याकारक ठरेल, परंतु, तूतास यावर फार बोलणे इष्ट नसल्याचे रोहित पवार म्हणाले.

बडगुजर यांची हकालपट्टी

■ वृत्तसंस्था, नाशिक, दि. ४ :

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची अखेर पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे नाशिकचे जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांनी आज एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत खासदार संजय राऊत यांचा फोन आला आणि गायकवाड यांनी तत्काळ सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची घोषणा केली.

ठाकरे गटाच्या या धडक कारवाईमुळे नाशिकमध्ये एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, नाराजी व्यक्त करणे गुन्हा आहे का? असा सवाल बडगुजर यांनी या कारवाईवर भाष्य करताना उपस्थित केला आहे.

सुधाकर बडगुजर गत काही दिवसांपासून ठाकरे गटात नाराज असल्याची चर्चा सुरू होती. त्यांनी परवाच नाशिक दौर्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते पक्ष सोडण्याच्या विचारात असल्याची चर्चा सुरू झाली होती.

बदलते हवामान आणि बिघडते पर्यावरण!

करोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने ऑक्सिजनची परीभाषा काय आहे हे जगाला दाखवून दिले. त्यामुळे सावधान! ऑक्सिजनची पुर्ती करण्यासाठी पर्यावरणाला वाचवणे अत्यंत गरजेचे आहे. आज आपण बदलत्या हवामानामुळे पर्यावरणात झालेल्या बदलांचे प्राथमिक भोगतो आहे.

प्रदुषणावरील समस्येवर १९७२ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने स्टॉकहोम (स्विडन) इथे जगातील पहिले पर्यावरण समेलन आयोजित केले. यामध्ये ११९ देशांनी भाग घेतला होता व सर्वांनीच पृथ्वीच्या सिध्दांताला मान्यता दिली व दरवर्षी ५ जून पर्यावरण दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली व ५ जून १९४७ ला पहिला जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला.

आज संपूर्ण जगात पर्यावरणाच्या बाबतीत असमंजस्याचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येक देश सर्वांनाच सांगतो की पर्यावरण वाचविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरीही जगातील अनेक देश अत्याधुनिक शस्त्रसंपत्ते आपापले शक्ती प्रदर्शन करतांना दिसतात. यामुळे प्रदुषणात व तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होतून पर्यावरणावर विपरीत परिणाम होताना दिसतो. याचा परिणाम तिसऱ्या महायुद्धाकडे जातांना दिसतो.

आज युक्लेन - रशिया युद्ध व इजरायल-हमास-ईरान युद्धामुळे अनेक भाग आगीत भस्मसात झाला आहे. त्यामुळे बलाढ्य देशांनीच पर्यावरणाची गळचेपी केल्याचे दिसून येते. अमेरिका, नाटो देश, चीन, उत्तर कोरिया, रशिया, ब्रिटन, इजरायल यांनी पर्यावरणाला दूर नेवून ठेवले आहे. आपण दुसऱ्या महायुद्धातील हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉम्बचे मृत्यूचे तांडव पाहिले तरीही प्रत्येक देश पर्यावरणाला बाजूला सारून अणुबॉम्बची भाषा करतात.

आज अक्षरशः युक्लेन १ जून २०२५ ला रशियाचे ५ एअर बेस उध्वस्त केले व रशियावर पर्ल हार्बर सारखा अटॅक करून रशियाला तिसऱ्या महायुद्धासाठी उकसविल्याचे दिसून येते. आज प्रत्येक देश निसर्गाच्या हिरव्यागार गालीच्यावर बसण्यापेक्षा बारूदच्या ढिगाऱ्यावर बसण्याचे जास्त पसंत करतांना आहेत. अत्याधुनिक शस्त्र संपत्ते सर्वत्र अव्वल येण्यासाठी प्रत्येक देश कसोशीचे प्रयत्न करीत आहे. त्यामुळे पुढे चालून बारूदचा ढिगारा संपूर्ण पृथ्वीला आगोच्या खाईत लोटू शकतो.

वाढत्या तापमानामुळे मे २०२४ मध्ये भारताची राजधानी दिल्ली येथील तापमान सर्वाधिक ५२.३ अंश सेल्सिअस होते. यावरून आपण समजू शकतो की पुढे तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होवू शकते. आज जगात मोठ्या प्रमाणात शहरीकरण, औद्योगिकीकरण व सिमेंट रोडचा विस्तार झाल्यामुळे व ढासळत्या पर्यावरणामुळे सूर्य आग ओकत आहे. २०१९ मध्ये राजस्थान मधील चुर आणि श्रीगंगानगर येथे तापमान या सर्वांसाठी आगीचा गोळा बनल्याचे दिसून येते. वाढता तापमानातील बदल हा मानवाच्या अतीरेकामुळे व अहंकारामुळे निर्माण होत आहे. याचा सरळ परिणाम पर्यावरणावर होत असून

अपात्र नागरिकांच्याही पुनर्वसनाचा मार्ग मोकळा

■ महासागर प्रतिनिधी मुंबई, दि. ४ : मुंबईतील धारावी पुनर्विकास

धारावी पुनर्विकास प्रकल्प

प्रकल्पासाठी दुग्ध व्यवसाय विकास विभागाची कुर्ला येथील ८.५ हेक्टर जमीन हस्तांतरित करण्यासाठी करारनाम्यातील अटी, शर्तीमध्ये सुधारणांना मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

धारावीचा पुनर्विकास करताना प्रत्येक पात्र स्थानिकाला तिथेच घर हे सरकारचे आश्वासन आहे. आताच्या या निर्णयामुळे धारावीतील अपात्र नागरिकांच्याही पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला आहे. धारावीचा पुनर्विकास करताना कोणत्याही अन्याय होउ देणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

दुग्ध व्यवसाय विकास विभागाच्या कुर्ला येथील मातुदुग्धाळेची जमीन धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी १४ जून २०२४ च्या निर्णयानुसार प्रदान करण्यात आली आहे.

या प्रकल्पाचे नियोजन प्राधिकरण म्हणून ही जमीन काही अटी व शर्तीवर धारावी पुनर्विकास प्रकल्प- झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांना प्रदान करण्यात आली आहे. हा प्रकल्प राबविणे अधिक सुलभ व्हावे यासाठी या जापनातील आणि जिल्हाधिकारी मुंबई उपनगर यांच्या मसुदा करारनाम्यातील अटी व शर्ती गृहनिर्माण आणि नगरविकास विभागाच्या धोरणाशी सुसंगत करण्यास मान्यता देण्यात आली.

या निर्णयामुळे धारावीतील रहिवाश्यांच्या पुनर्वसनासाठी जास्तीत जास्त घरे उपलब्ध होऊ शकणार आहेत. धारावी पुनर्विकासात साडे आठ लाख कुटुंबांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. यापैकी पाच लाख पात्र कुटुंबाचे पुनर्वसन धारावी परिसरात पुनर्वसन होणार आहे. उर्वरित साडे तीन लाख कुटुंबांचे पुनर्वसन करण्यासाठी अधिकची जमीन गरजेचे आहे.

कुर्ला येथील जमीन उपलब्ध झाल्याने आणखी काही कुटुंबांचे पुनर्वसन करणे सुलभ होणार आहे. या निर्णयामुळे धारावीतील अपात्र नागरिकांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा होणार आहे. सर्वांसाठी घरे या धोरणाचे पालन करताना हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण असून, केवळ घरेच नाही, तर शाळा, रुग्णालये, शॉपिंग कॉम्प्लेक्स अशा इतरही नागरी सुविधांचे निर्माण सुलभ होणार आहे.

त्याचा न्हास होत आहे. २०१९ मध्ये बंगालमध्ये आलेल्या अम्फान चक्रीवादळाने १०० हून अधिक लोकांचा बळी गेला व मोठ्या प्रमाणात वित्तीय हानी सुध्दा झाली. यानंतर तोंते वरयास चक्रीवादळाने हाहाकार माजवला. म्हणजे दरवर्षी दिवसेंदिवस वेगवेगळे चक्रीवादळ उग्ररूप धारण करतांना दिसते.

मानवाने पर्यावरणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे ह्या संपूर्ण विनाशकारी नवीन-नवीन घटना पहायला मिळतात. याकरीता मानवाने पर्यावरणाची जोपासना करण्याची गरज आहे. आज जगात प्रदुषण वाढत आहे. त्यामुळे पृथ्वीतलावरील ऑक्सिजनची मात्रा कमी होत आहे. पर्यावरणाचे संतुलन विस्कळीत झाल्यामुळे व मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाल्यामुळे जंगलातील हिंसक पशु शहरांकडे शिरकाव करतांना दिसतात. यामुळेच मानव व पशु यांच्यात शत्रुत्वाची भावना निर्माण झाली आहे. प्रदुषणामुळे अनेक पशु-पक्षी लुप्त झाल्याचे दिसून येते. गिशाड हा पक्षी पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून एक महत्त्वाचा घटक आहे. परंतु प्रदुषणामुळे गिशाडांची संख्या कमी झाल्याचे दिसून येते.

अशा प्रकारे अनेक पशु-पक्षीना प्रदुषणामुळे आपले प्राणसुध्दा गमवावे लागतात. पर्यावरणाला वाढविण्याकरिता मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याची गरज आहे. वाढते शहरीकरण व औद्योगिकीकरण यांना कुठे तरी अंकुश लावला पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड व्हायला पाहिजे. प्रदुषणामुळे व ग्लोबल वॉर्मिंगमुळे मोठ्या प्रमाणात ग्लेशियर वितळत आहे, समुद्राच्या पाण्याची पातळी वाढतच आहे, शहरीकरण, औद्योगिकीकरण व खनन प्रक्रियेमुळे जमीनीचा भुभाग निकामी होत आहे. यामुळे जगात ज्वालामुखीचा उद्रेक, वनवा लागून जंगल संपदा नष्ट होणे, भूकंप, सुनामी, अम्फान तुफान, अती पाउस, अती उष्णता, अती थंडी, अवकाळी पाऊस, विज पट्टी मृत्यूचे प्रमाण सुध्दा वाढले आहे.

जगातील देशांचे व देशातील प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे की पर्यावरणाला वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून घर तिथे झाड ही मोहीम राबविली पाहिजे. जंगल तोडोमुळे पावसाचे पाणी जमिनीत न मुरता वाहून जाते. यामुळे विहीरीच्या पाण्याची पातळी कमी होत आहे. याकरीता ७०० फुट बोअरवेल खोदून मानव पाण्याची तहान भागवत आहे. पाण्यासाठी ७०० फुटांवर मानवाने जाणे म्हणजे पाताळातील पाणी आपल्यासारखे आहे.

मानवासाठी स्वतःच्या स्वास्थ्यासाठी कोणत्याही स्तरावर जायला मागेपुढे पाहत नाही. कोव्हीड-१९ची महामारी मानवाच्या अतीरेकामुळेच झालेली होती.एप्रिल-मे महिना उष्णतेच्या लाटेचा होता. त्यामुळे संपूर्ण भारतात उष्णतेची लाट आणि पाण्याचा हाहाकार पहायला मिळाला. निर्माण वाचला तर पृथ्वी वाचेल, पृथ्वी सुरक्षित राहिली तर मानवजाती, पशु-पक्षी, जिवसृष्टी, जिवजंतु सुरक्षित राहिल. याकरीता पर्यावरणाची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

शहरीकरण व औद्योगिकीकरणाचा विस्तार रोखायला पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून व महिन्यातून एक दिवस लॉकडाऊन ठेवण्याचा संकल्प भारतासह संपूर्ण जगाने घ्यायला हवा. पर्यावरण वाचविण्यासाठी संदेश संपूर्ण जगात जायला पाहिजे. झाडे लावा, झाडे जगवा व पर्यावरण वाचवा!!



रमेश कृष्णराव लांजेवार स्वतंत्र पत्रकार, नागपूर. ९९२१६९०७७९

मुंबई प्रवेश टोलमाफी आता २०२९ पर्यंत

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. ४ :

मुंबई, मुंबई शहरात प्रवेश करण्याच्या पाच टोल नाक्यांवर हलकी वाहने, शालेय बसेस व राज्य परिक्षेन भरपाई देण्याकरिता बसेस यांना पथकरातून सवलत देण्यात आली आहे. या पथकराच्या सवलतीपोटी महामंडळास भरपाई देण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच या टोल सवलतीचा कालावधी १७ सप्टेंबर २०२९ पर्यंत वाढविण्यासही मान्यता देण्यात आली.

राज्य रस्ते विकास महामंडळाच्या मुंबई प्रवेश द्वाराच्या सायन झ पनवेल मार्गावर वाशी येथे, लाल बहादूर शास्त्री रस्त्यावर मुलुंड येथे, पूर्व हुतगती मार्गावर मुलुंड येथे, ऐरोली पुलाजवळ, तसेच पश्चिम हुतगती मार्गावर दहीसर येथील नाक्यांवर १४ ऑक्टोबर २०२४ पासून पथकरातून सवलत देण्यात आली आहे.

ही सवलत दिल्यामुळे एम.ई.पी. इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. यांना या प्रकल्पासाठी करारनाम्यानुसार २०२९ पर्यंत वाढविण्यास मान्यता देण्यात आली. १९ नोव्हेंबर २०२६ ते १७ सप्टेंबर २०२९ या कालावधीतील सर्व प्रकारच्या वाहनांची प्रत्यक्ष गणनेचा रिअल-टाईम-डाटा



२०१० ते १८ नोव्हेंबर २०२६ होता. या कालावधीत सुधारणा करून तो १७ सप्टेंबर वाढविण्यास मान्यता देण्यात आली. मुंबई व उपनगर विभागातील २७ उड्डाणपुले व अनुषंगिक बांधकामांची निगा व देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ही संबंधित कंपनीकडेच राहणार आहे.

उपलब्ध करून देण्याची अनिवार्य अट घालण्यात आली आहे. मुंबई व उपनगर विभागातील २७ उड्डाणपुले व अनुषंगिक बांधकामांची निगा व देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ही संबंधित कंपनीकडे

चंद्रपूर महाराष्ट्र

पान
३

दिव्यांग व जेष्ठ नागरिकांना साहित्य वाटप

चंद्रपूर, दि. ४ जून : शिबिरातील तपासणीअंती जिवती तालुक्यातील पात्र दिव्यांग व जेष्ठ नागरीक लाभार्थ्यांना ९ जून २०२५ रोजी साहित्य वाटप करण्यात येणार आहे. भारतीय कुत्रिम अंगनिर्माणनिगम (एलिको) यांच्या माध्यमातून जिवती तालुक्यातील दिव्यांग व जेष्ठ नागरिकांसाठी ३० नोव्हेंबर २०२३ रोजी आणि ३० मे २०२५ रोजी तपासणी शिबिर घेण्यात आले. दोन्ही शिबिरातील ४१३ लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप होणार आहे. सदर योजनेतर्गत ट्रायसायकल, व्हीलचेअर, बॅटरीवर चालणारी ट्रायसायकल, क्रूचेस, वॉकिंगस्टीक, रोएटर, सोपी चेअर, बीटीई हिअरिंग एड, वॉकर, स्टीक, बेल्ट, स्पायनल सपोर्ट, सन्हाइडकल, केन, सेट, किट व इतर उपकरणे दिव्यांग व वृद्ध लाभार्थ्यांना मिळणार आहेत.

स्वाधार योजनेतर्गत त्रुटी पूर्ततेसाठी मुदत

चंद्रपूर, दि. ४ जून : अनुसूचित जाती व नवबौद्ध धर्मातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत इयत्ता ११ वी, १२ वी तसेच इयत्ता १० वी व १२ वी नंतर व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेता याव्यात, यासाठी आवश्यक असलेली रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार सलंग बँक खात्यात थेट जमा केली जाते. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता या योजनेसाठी अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे <https://rmas.mahat.org> या संकेतस्थळावर १५ मार्च २०२५ पर्यंत स्वीकारण्यात आले होते.

मूल बसस्थानक परिसरात सोन्याचे दागीने चोरणारी महिलांची टोळी जेरबंद

महासागर प्रतिनिधी
चंद्रपूर, दि. ४ जून : बस स्थानक परिसरातून प्रवाश्यांचे सोन्याचे दागीने चोरी करणारी महिलांची टोळी पकडण्यात मूल पोलीस स्टेशनला यश आले असून आरोपींकडून सोन्याचे दागीने एकूण २,५०,००० रुपयांची मालमत्ता ची जप्त करण्यात आली आहे.

तक्रार देणारी महिला दिनांक ६ मे २०२५ रोजी सकाळी १०:४५ वा. दरम्यान मूल बस स्थानक येथे येथून प्रवाश्यांचे दागीने बस मध्ये चढून बसच्या आत गेली असता तिचे गळ्यातील असलेले १० ग्रॅम वजनाचे सोन्याची गोप कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेवून गळ्यातून काढून चोरी केल्याचे तक्रारीवरून पोस्टे मूल येथे कलम ३०३ (२) ३(५) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. यावरून मूल पोलीसांनी बस स्थानक परिसरात सतत लक्ष ठेवून सोन्याचे दागीने चोरी करणाऱ्या टोळीच्या मागावर असतांना दिनांक ३० मे २०२५ रोजी पेट्रोलिंग दरम्यान सदर टोळीच्या महिला जमुना हितेश उर्फ संदिप नाडे उर्फ

मूल पोलिस स्टेशनची कारवाई



वाघमारे वय ३५ वर्ष, लक्ष्मी जगनु मानकर वय ४० वर्ष दोन्ही रा. रामेश्वरी टोली, ता. नागपूर यांना ताब्यात घेवून त्याचे कडे कौशल्यपुर्ण व तांत्रिक पध्दतीने तपास केला असता सदर महिला विरुद्ध नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अमरावती तसेच हैदराबाद येथील विविध पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रांतर्गत बस स्थानक परिसरात प्रवाश्यांचे सोन्याचे दागीने चोरी केल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

सदर महिलांकडे बारकाईने विचारपुस केली असता त्यांनी दिनांक ६ मे २०२५ रोजी आणि २० मे २०२५ रोजी मूल बस स्थानकावरून प्रवाश्यांचे सोन्याचे

दागीने चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यांच्याकडून २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने किंमत २,५०,००० रुपयाचे जप्त करण्यात आले आहे. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रपूर मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु,

उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर सुधाकर यादव, पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि सुबोध वंजारी यांचे नेतृत्वात पोउपनि भाऊराव बोरकर, पोहवा भोजराज मुडरे, जमीरखान पठाण, नापोअ चिमाजी देवकते, पोअं नरेश कोडापे, मपोहवा सिमा निषाद सर्व पोस्टे मूल यांनी केली आहे. सर्व नागरीकांनी आवाहन करण्यात येते की, बस मध्ये चढत उतरत असतांना आपल्या दागीन्यांची व मोबाईलची काळजी घ्यावी. शक्यतो प्रवासादरम्यान सोन्याचे दागीने घालण्याचे टाळावे.

९, १० जूनला विदर्भ मुक्ती मोर्चाचे धरणे



महासागर प्रतिनिधी
चंद्रपूर, दि. ४ जून : स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी ९ आणि १० जून रोजी बैरि. राजाभाऊ खोब्रागडे पुतळा परिसरात विदर्भ मुक्ती मोर्चा आणि विदर्भ मुक्ती युवा मोर्चा तर्फे दोन दिवसांचे धरणे आंदोलन आयोजित केले असल्याची माहिती विदर्भ मुक्ती मोर्चाचे किशोर पोतनवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते पुढे म्हणाले की, १९९७ मध्ये भुवनेश्वर येथील राष्ट्रीय अधिवेशनात भाजपने स्वतंत्र विदर्भाचा उठाव एकमताने मंजूर केला होता. जांबुवंतराव सोबत विदर्भातील भाजप नेते रस्त्यावर उतरले होते. भाजप सत्तेत येताच विदर्भ स्वतंत्र केल्या जाईल असे सांगितले पण आज ते निष्क्रिय आहेत. जांबुवंतराव धोटे, राजे विश्वेश्वरराव महाराज, टी.जी. देशमुख, तिरपुडे अणे, बियाणी काळाच्या पडद्याआड गेले आहेत. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीचे सरकार सत्तेवर आले. त्यांनी शिवसेनेला समोर करून स्वतंत्र विदर्भ मुद्दा मागे ठेवले. आजही वेगळ्या विदर्भाचे आंदोलन सुरू आहे. स्वतंत्र विदर्भासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने दिल्लीतील जंतरमंतरावर धरणे आंदोलन केले आणि खासदारांना निवेदने सादर केली. पण भाजपने तेलंगणाला विदर्भापासून वेगळे केले आणि छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड ही तीन राज्ये निर्माण केली. काँग्रेसने तेलंगणा वेगळे केले, पण विदर्भ वेगळा केला नाही. बेरोजगार तरुण, शेतकरी, कामगार आणि कर्मचारी विदर्भावर होणारा अन्याय सहन करण्याच्या मनःस्थितीत नाहीत, ते संघर्षाची तयारी करत आहेत. सुरजागड, माणिकगड कोळसा खाण, वनगंगा आणि पैनागंगा गोदावरीचे जीवनदायी पाणी वाचवण्यासाठी संघर्षाची तयारी करत आहेत. विदर्भ मुक्ती मोर्चा आणि विदर्भ मुक्ती युवा मोर्चाने पत्रकार परिषदेद्वारे विदर्भ समर्थक तरुणांना वेगळ्या विदर्भाच्या चळवळीत सामील होण्याचे आवाहन केले आहे. पत्रपत्रिकांवर टी. तिरुमल मुजम, सुनील जुनवरे, अॅड. विलास माथणकर, धीरज चिकटे आदी उपस्थित होते.

चंद्रपूर जिल्ह्यातील लष्करी अळीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या : आ. सुधीर मुनगंटीवार

ना. आशिष जयस्वाल यांनी दिले प्रस्ताव मंत्रिमंडळात मांडण्याचे आश्वासन

महासागर प्रतिनिधी
चंद्रपूर, दि. ४ जून : चंद्रपूर जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये धान व कापूस पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. लष्करी अळीमुळे बाधित झालेल्या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी ठाम मागणी राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्याकडे केली.

चंद्रपूर जिल्ह्यातील लष्करी अळीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी ४ जून



रोजी मंत्रालयात राज्याचे कृषी राज्यमंत्री ना. आशिष जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार, संबंधित अधिकारी तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे चंद्रपूरचे

जिल्हाधिकारी विनय गौडा व जिल्हा कृषी अधिकारी शंकर तोटावार आदिंची उपस्थिती होती. चंद्रपूर जिल्ह्यात खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये सुमारे ३७,००० हेक्टर क्षेत्रावर लष्करी अळीमुळे पीक मोठ्या प्रमाणावर बाधित झाले आहे. या आपत्तीजन्य परिस्थितीचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आणि योग्य नुकसान भरपाई मिळावी, अशी ठाम मागणी राज्याचे माजी

वने व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आढावा बैठकीत केली. लष्करी अळीमुळे हजारो शेतकऱ्यांचे संपूर्ण उत्पन्न संकटात आले. म्हणूनच संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी आग्रही मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली. या आढावा बैठकीत कृषी राज्यमंत्री जयस्वाल यांनी आ. मुनगंटीवार यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, लवकरच यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात येईल, असे आश्वासन दिले. शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. त्यांना न्याय मिळेल, याची आम्ही पूर्ण काळजी घेऊ, अशी ग्वाही कृषी राज्यमंत्र्यांनी दिली.

डॉ. धनराज खानोरकर लिखित झाडी लोकसंस्कृतीच्या' संजोरी ' ग्रंथाचा प्रकाशन सोहळा

प्रा.सुरेश द्वादशीवार व डॉ. प्रमोद मुनघाटेंची उपस्थिती



महासागर प्रतिनिधी
चंद्रपूर, दि. ४ जून : एंक्टरीत झाडीपट्टीची लोकसंस्कृती, लोकपरंपरा व लोकजीवनावरील नोंदींचा ललित गद्यलेखसंग्रह ' संजोरी ' या प्रसिद्ध कवी,लेखक डॉ. धनराज खानोरकर लिखित ग्रंथाचा प्रकाशन सोहळा चंद्रपूर कडणार असून कवी प्रशांत येथील वरोरा नाका भंडारे सर्वांचे आभार चौकातील श्रमिक पत्रकार भवनामध्ये ६ जून २०२५ रोजी सायं.५.३० वा.जेष्ठ संपादक व प्रसिद्ध कादंबरीकार प्रा.सुरेश

द्वादशीवारांच्या शुभहस्ते होत आहे.यावेळी 'संजोरी' ग्रंथावर नागपूरचे ज्येष्ठ लेखक व समीक्षक डॉ.प्रमोद मुनघाटे भाष्य करतील. सदर ग्रंथ कोल्हापूरच्या भाषाविकास संशोधन संस्थेने प्रकाशित केला असून प्रकाशन सोहळा झाडी बोली साहित्य मंडळ,चंद्रपूरद्वारे पार पडणार आहे. याप्रसंगी झाडी बोलीचे भाष्यकार डॉ.श्याम मोहरकर, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर उपस्थित असणार आहेत. प्रास्ताविक व संचालन मंडळाचे अध्यक्ष कवी अरुण झगडकर प्रकाशन सोहळा चंद्रपूर कडणार असून कवी प्रशांत भंडारे सर्वांचे आभार चौकातील श्रमिक पत्रकार भवनामध्ये ६ जून २०२५ रोजी सायं.५.३० वा.जेष्ठ संपादक व प्रसिद्ध कादंबरीकार प्रा.सुरेश

नगर परिषद वरोरा, जिल्हा-चंद्रपूर

जाहिर ई निविदा सुचना (तिसऱ्यादा)

क्र.वशि/लिज/२००/२०२५

दिनांक :- ३/६/२०२५

नगर परिषदेचा आठवडी बाजार व दैनिक बाजार फी वसुलीचा ठेका सन २०२५-२०२६ या वित्तीय वर्षासाठी देण्याकरीता जाहिर ई-लिलाव आयोजित करण्यात येत आहे.

सदर ई-लिलाव संबंधी अधिक माहिती महाराष्ट्र शासनाच्या www.eauction.gov.in या संकेतस्थळावर दिनांक ०५/०६/२०२५ पासून पहावयास उपलब्ध राहिल. सविस्तर ई-निविदा सुचना खालील प्रमाणे आहे.

ई-लिलावाचा तपशिल खालील प्रमाणे

अ.क्र.	कामाचा तपशिल	वसुलीची कालावधी	सुरुवातीची रक्कम (शासकीय बोली)
१.	नगर परिषद आठवडी बाजार	०१/०४/२०२५ ते ३१/०३/२०२६	१०,९९,९४३/-
२.	नगर परिषद दैनिक बाजार फी वसुली	०१/०४/२०२५ ते ३१/०३/२०२६	१४,६६,०२१/-

ई-लिलाव निविदा तपशिल

अ.क्र.	निविदा प्रक्रिया	दिनांक व वेळ पासून	दिनांक व वेळ पर्यंत
१.	निविदा प्रकाशित करणे	५/०६/२०२५	सकाळी १० वाजेपासून
२.	निविदा सादर (अपलोड) करणे	५/०६/२०२५	१९/०६/२०२५ सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत
३.	निविदा रक्कम फी	रु. १०००/-	ऑनलाईन भरणा
४.	इसार रक्कम फी	रु. ३०,०००/-	ऑनलाईन भरणा
५.	तांत्रिक बोली लिफाफा	दि.१६/०६/२०२५	सायं ४.०० वाजेपर्यंत

टिप :-

१) निविदेच्या अटी व शर्ती महाराष्ट्र शासनाच्या <http://www.mahatenders.gov.in> या वेबसाईट वर पहावयास मिळेल. २) लिलावातील अटी व शर्तीत बदल करण्याचा तसेच कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्वच लिलाव निविदा स्विकारण्याचे अथवा नाकारण्याचे सर्व अधिकार नगर परिषद वरोरा यांनी राखून ठेवलेले आहे. ३) ठेकेदाराने ई-लिलाव भरतांना तांत्रिक बाबीची कागदपत्रे स्कॅन करून पि.डि. एफ. (P D F) फॉर्म मध्ये अपलोड करावी.

स्वा/-

मुख्याधिकारी

नगर परिषद वरोरा

इयत्ता १० वी व १२ वी पास विद्यार्थ्यांना गुणवत्ता पुरस्कार योजना

महासागर प्रतिनिधी
चंद्रपूर, दि. ४ जून : इयत्ता १० वी व १२ वी मध्ये शाळा, तालुका, जिल्हा, विभागातून प्रथम येणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांस राजश्री छत्रपती शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार योजनेद्वारे अनुक्रमे ५ हजार, १० हजार, २५ हजार, ५० हजार रुपये गुणवत्ता पुरस्कार देण्यात येतो. योजनेचा लाभ घेण्याकरीता संबंधित शाळा

कनिष्ठ महाविद्यालय यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर या कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. प्रस्तावासोबत विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र, गुणपत्रिका, बँक पासबुकची झेरोकम आधार कार्ड व टी.सी. सादर करावे.प्रस्ताव सादर न केल्यामुळे प.सी. विद्यार्थी जर पुरस्कारापासून वंचित राहिल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ही संबंधित संस्थेच्या मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांची राहिल.

सा.डां.विभाग शासन निर्णय क्र. सीएटी-२०१७/७.क्र.८/इमारती-२ दि.२०/५/२०२१

प्रपत्र-१

महाराष्ट्र शासन

कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय

पत्ता :- सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.१, सिव्हील लाईन्स, चंद्रपूर -४४२४०१

ई-मेल पत्ता - chandrapur1.ee@mahapwd.gov.in

दूरध्वनी/फॅक्स न्र - ०७१७२-२५०२४५

निविदा सूचना क्र. १५/बी-१ सन २०२५-२६

कार्यकारी अभियंता, सा.भा.विभाग क्र.१ चंद्रपूर हे खालील कामाच्या मोहरबंद निविदा व-१ प्रपत्रामध्ये महाराष्ट्र शासनाकडील योग्य त्या वर्गातील नोंदणीकृत कंत्राटदाराकडून मागितले आहे. कोरी निविदा नमुन्या खालील दर्शिलेल्या तारखे पर्यंत निविदा विषयी तपशिल www.mahapwd.com च्या पोर्टलवर Pay PWD Online या सर्व्हेटेलवर पाहवयास मिळेल व Payment gateway व्हेर निविदा फिज भरण कोरी निविदा विकत घ्यावी. भरण दर्शिलेल्या खालील दर्शिलेल्या दिनांका पर्यंत दुपारी १५.०० वाजे पर्यंत स्विकारण्यात येतील व यवस कालव्यास तपास दिनांकस १६.०० वाजता फिज कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.१, चंद्रपूर हे कळवतील त्या दिनांकस व वेळेस मोहरबंद निविदा कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.१, चंद्रपूर यांच्या कार्यालयात उघडण्यात येतील. www.mahapwd.com निविदा खरेदी केल्या नंतर खरेदी केल्याची पावती निविदे सोबत सादर करणे बंधनकारक राहिल. पावती सादर न केल्यास निविदा रद्द करण्यात येईल. व कोरी निविदा प्रपत्र खरेदी केल्यानंतर निविदा प्रपत्राच्या प्रती कडून व्यवस्थीत बाईंग कळव व निविदा प्रपत्र योग्य भरण स्वताची व सविस्तराची स्वाक्षरी करून सिलबंद लिफाफ्यात या कार्यालयात सादर करावे.

अ.क्र.	कामाचे नाव	निविदेची किंमत अंकात	निविदेची किंमत अक्षरात	कामाची इमारा रक्कम	कंत्राटदाराची वर्गीकरण
1	Construction of Cement Concrete road at Smasshanbhumi road in Mangali ta. Bhadrawati (MLA Fund २०२४-२५)	रु.४,०८,०९१/-	रुपये चार लक्ष आठ हजार एकाचाने फक्त	रु.५०००/-	वर्ग VIII व त्यावरील
2	Construction of Compound wall to Z.P. School building at Parsoda Ta. Warora(MLA Fund २०२४-२५)	रु.४१६९५१/-	रुपये चार लक्ष सोळा हजार नउशे एकाचाने फक्त	रु.५०००/-	वर्ग VIII व त्यावरील
3	Construction of RCW fro Shri Fulzele Linemene to Shri Sanjay Patil house at New sai Nagare, Mohabala road Ta. Warora (MLA Fund २०२४-२५)	रु.४,१८,१०६/-	रुपये चार लक्ष अठरा हजार एकशे सहा फक्त	रु.५०००/-	वर्ग VIII व त्यावरील
4	Construction of Cement concrete road fromNagorao Thete to Kannamwar's house at Ambadevi ward Ta. Warora Dist Chandrapur (MLA Fund २०२४-२५)	रु.५,५६,२५२/-	रुपये पाच लक्ष छपन्न हजार दोनशे बावन्न फक्त	रु.६०००/-	वर्ग VII व त्यावरील
5	Construction of Cement Concrete drain from Kacharu Sherkure house to Smasshanbhumi Nallah at Chora ta. Bhadrawati (MLA Fund २०२४-२५)	रु.७,७५,८२०/-	रुपये सात लक्ष पंचाहत्तर हजार आठशे बीस फक्त	रु.८०००/-	वर्ग VII व त्यावरील
6	Construction of Toilet & Compound wall at Sai Mandir Ta. Warora Dist Chandrapur (MLA Fund २०२४-२५)	रु.८,२२,४६७/-	रुपये आठ लक्ष बावीस हजार चारशे छयात्तर फक्त	रु.९०००/-	वर्ग VII व त्यावरील
7	Construction of CC road from Nimbala road to Prerana Andh Vidhyalay Ghot Nimbala at Nimbala Ta. Bhadrawati (MLA Fund २०२४-२५)	रु.८,२२,९२२/-	रुपये आठ लक्ष बावीस हजार नउशे बावीस फक्त	रु.९०००/-	वर्ग VII व त्यावरील
8	Construction of Cement concrete road from Bala Ledange to Chahakate house at Takali Ta. Bhadrawati (MLA Fund २०२४-२५)	रु.८,२२,९५१/-	रुपये आठ लक्ष बावीस हजार नउशे एकाचाने फक्त	रु.९०००/-	वर्ग VII व त्यावरील
9	Construction of CC road from Abhay Datarakar house to Hanuman Mandir at Wagheda Ta. Bhadrawati (MLA Fund २०२४-२५)	रु.८,२२,९६२/-	रुपये आठ लक्ष बावीस हजार नउशे बासष्ट फक्त	रु.९०००/-	वर्ग VII व त्यावरील
10	Construction of CC road from Kusum Kalaskar house to Bandu Virutkar house at Ghodpeth Ta. Bhadrawati (MLA Fund २०२४-२५)	रु.८,२३,०१५/-	रुपये आठ लक्ष तेवीस हजार पंधरा फक्त	रु.९०००/-	वर्ग VII व त्यावरील
11	Construction of CC road from Murlidhar Hulkes house to Ravindra Thombare house at Ghonad Ta. Bhadrawati (MLA Fund २०२४-२५)	रु.८,२३,०२८/-	रुपये आठ लक्ष तेवीस हजार अठठावीस फक्त	रु.९०००/-	वर्ग VII व त्यावरील
12	Construction of Smasshanbhumi shed (slab) at BordaTa. Warora Dist Chandrapur (MLA Fund २०२४-२५)	रु.८,२५,३८५/-	रुपये आठ लक्ष पंचवीस हजार तीनशे पंध्याशी फक्त	रु.९०००/-	वर्ग VII व त्यावरील
13	Construction of Smasshanbhumi shed (slab) at Mahalagaon Ta. Warora Dist.Chandrapur (MLA Fund २०२४-२५)	रु.८,२५,५०३/-	रुपये आठ लक्ष पंचवीस हजार पाचशे तीन फक्त	रु.९०००/-	वर्ग VII व त्यावरील
14	Construction of Smasshanbhumi shed (slab) at Ajangaon Ta. Warora Dist.Chandrapur (MLA Fund २०२४-२५)	रु.८,२५,९५१/-	रुपये आठ लक्ष पंचवीस हजार नउशे एकाचाने फक्त	रु.९०००/-	वर्ग VII व त्यावरील
15	Construction of CC road from village bus stop to Shreekrushana Dhawas house at Naglon Ta. Bhadrawati (MLA Fund २०२४-२५)	रु.८,२८,१७८/-	रुपये आठ लक्ष अठठावीस हजार एकशे अठयात्तर फक्त	रु.९०००/-	वर्ग VII व त्यावरील
16	Construction of open Sabha Mandap at Hanuman Mandir, Khambada (Bopapur) Ta. Warora Dist Chandrapur (MLA Fund २०२४-२५)	रु.८,३१,९७१/-	रुपये आठ लक्ष एकावीस हजार नउशे एकोणअशी फक्त	रु.९०००/-	वर्ग VII व त्यावरील
17	Construction of Smasshanbhumi shed (slab) at Khemjai Ta. Warora Dist.Chandrapur (MLA Fund २०२४-२५)	रु.८३२६२५/-	रुपये आठ लक्ष बत्तीस हजार सहाशे पंचवीस फक्त	रु.९०००/-	वर्ग VII व त्यावरील
18	Construction of Cement concrete Road From Dipak Jaiswal to Dnyshwar Chikate's house at Khemjai Ta. Warora Dist Chandrapur (MLA Fund २०२४-२५)	रु.८,३३,५०४/-	रुपये आठ लक्ष तेहत्तीस हजार पाचशे चार फक्त	रु.९०००/-	वर्ग VII व त्यावरील
19	Construction of Cement concrete road from Chikani Road to Ashok Gujar's House at Mohabala Layout Mohabala Ta. Warora Dist Chandrapur (MLA Fund २०२४-२५)	रु.८,३३,६६१/-	रुपये आठ लक्ष तेहत्तीस हजार सहाशे एकसष्ट फक्त	रु.९०००/-	वर्ग VII व त्यावरील
20	Construction of CC road and drain from Vitthal Dhote to Sewa Sahkari Sanstha Office at New Wasti Wandhali Ta. Warora (MLA Fund २०२४-२५)	रु.८,३३,८९३/-	रुपये आठ लक्ष तेहत्तीस हजार आठशे त्रयाने फक्त	रु.९०००/-	वर्ग VII व त्यावरील
१	कामाचा कालावधी व अटी	-	निविदेत नमूद केलेनुसर		
३	निविदा प्रपत्राची किंमत	-	रु. ५९०/-		
४	कोरी निविदा प्रपत्र विक्रीचा अंतीम दिनांक	-	As per e-tender schedule uploaded on e-portal www.mahapwd.com च्या पोर्टलवर Pay PWD Online या सर्व्हेटेलवर पाहवयास मिळेल व Payment gateway व्हेर निविदा फिज भरण कोरी निविदा विकत घ्यावी		
५	भरलेली सिलबंद निविदा स्विकृतीचे ठिकाण व दिनांक	-	As per e-tender schedule uploaded on e-portal In the office of Executive Engineer Public Works Division No1 Chandrapur		

महत्वाची सूचना :-

१ खालील कारणांमुळे आपली निविदा रद्द करण्याचे अधिकार सक्षम अधिकारी यांनी राखून ठेवले आहेत.

१) निविदा प्रपत्राची सुस्पष्ट न दिसणारी प्रती २) अपूर्ण निविदा प्रपत्र (पान कमी असलेले) ३) निविदा प्रपत्रामध्ये कंत्राटदाराकडून छापिलेले मजकूर मध्ये खोडतोड व बदल करणे ४) निविदे सोबत जोडण्यात येणारे आवश्यक कागद पत्र राजपत्रित अधिका-याकडून साक्षात्कीत न केलेले कागदपत्र व अपूर्ण कागद पत्रे ५) निविदा खरेदी केल्या नंतर खरेदी केल्याची पावती निविदे सोबत सादर न करणे. ६) निविदेचे लिफाफा वर कामाचा संपूर्ण नांव व कंत्राटदाराचा संपूर्ण नांव पत्तेसहीत व स्वाक्षरी न केलेले लिफाफे.

(अ. दि. पगारे)

कार्यकारी अभियंता

सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. १, चंद्रपूर

DGIPR-2025-26/No.-5/C983



मानवी हस्तक्षेपामुळे प्रदूषित वातावरण जीवसृष्टीच्या विनाशाचे कारण

(जागतिक पर्यावरण दिन विशेष
५ जून २०२५)

संपूर्ण आकाशगंगेत, केवळ पृथ्वीवरच जीवन शक्य आहे, कारण येथे जीवनासाठी आवश्यक असलेल्या घटकांचा चांगला समन्वय स्थापित झाला आहे. आपल्या सभोवतालचे वातावरण मानवी विकासासाठी उपयुक्त आहे, परंतु मानवाने सर्व मर्यादा ओलांडल्या आणि त्या पर्यावरणीय घटकांचे प्रचंड नुकसान केले आहे, ज्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आणि ते आता मानवी जीवनासाठी धोकादायक बनत आहे.

नैसर्गिक संसाधनांचे अतिरेक, भेसळ, विपारी रसायनांचा अमर्यादित वापर, यांत्रिक संसाधनांवरील वाढते अवलंबित्व, वाढते इलेक्ट्रॉनिक कचरा, प्रदूषण, घोघाटा, अशुद्धता, जंगलतोड, सिमेंटीकरण, वाढते शहरीकरण, सरकारी नियमांचे कायद्यांचे उल्लंघन, वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासाचे नुकसान, ओझोन थराचे नुकसान, निसर्गात सातत्याने मानवी हस्तक्षेप यामुळे पर्यावरणाचा नाश होत आहे, ज्यामुळे नैसर्गिक आपत्तींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

ग्लोबल वॉर्मिंगची समस्या खूप वेगाने वाढली आहे, ज्याचा थेट परिणाम जैवविविधतेवर होत आहे. पर्यावरणात मानवी हस्तक्षेपामुळे संपूर्ण जीवसृष्टीचे नुकसान झाले आहे. आता हळूहळू

प्रत्येकाला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत. आपण लगेच युद्धपातळीवर पर्यावरणपूरक उपक्रमांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, अन्यथा जीवसृष्टीचे भवितव्य अत्यंत विनाशकारी आणि वेदनादायी ठरेल.

पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी, दरवर्षी ५ जून रोजी जगभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. या वर्षी २०२५ ची थीम जागतिक प्लास्टिक प्रदूषणाचा अंत करा आहे. प्लास्टिक प्रदूषणाला तोंड देण्याची आणि शाश्वत पयऱ्यांना प्रोत्साहन देण्याची तातडीची गरज या थीममध्ये अधोरेखित केली आहे.

जागतिक तापमानवाढीमुळे, हवामान ऋतूंचे चक्र विस्कळीत झाले आहे. आता उन्हाळ्यात पाऊस पडतो, पावसात थंडी पडते, हिवाळ्यात उष्णता आणि नंतर कधीकधी पाऊस पडतो, ज्याचा पिकांवर आणि आरोग्यावर वाईट परिणाम होतो. पिकांचे नुकसान होते, काही ठिकाणी पूर येतो तर काही ठिकाणी तीव्र दुष्काळ पडतो, ज्याचा सर्वात मोठा फटका शेतकरी, छोटे व्यापारी आणि गरिबांना सहन करावा लागतो, त्याचबरोबर वन्यजीव आणि जलचरानाही हानी पोहोचते.

हिमखंड वितळतात आणि समुद्रात शोषले जातात, ज्यामुळे समुद्राची पातळी वाढते आणि तापमान सतत वाढत राहते. बदलत्या हवामानामुळे मानवी आरोग्य



अधिकधिक कमकुवत होत चालले आहे, प्राणघातक आजार वेगाने पसरत आहेत, रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होत आहे.

सध्या उन्हाळ्यात वाहणारी आर्द्रता गुदमरवणारी ठरत आहे; असे वाटते की ते शरीराला आतून उकळत आहे. सजीवांसाठी वरदान असलेला ओझोन थर आता सतत होणाऱ्या नुकसानीमुळे धोक्यात येत आहे. या समस्या आणि

प्रदूषित वातावरणामुळे आपले मानसिक आरोग्यही झपाट्याने बिघडते आहे. आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी असलेल्या नैसर्गिक संसाधनांचा नाश करण्यास सुरुवात केली आहे आणि निव्वदा काढणाऱ्या कंत्राटदारांच्या त्याशिवाय, आपण विपारी वातावरण

सतत वाढवत आहोत. आपण आपल्या स्वास्थ्यात इतके आंधळे झालो आहोत की आपल्या घराबाहेर जर एखादे हिरवेगार झाड असेल, जे आपल्याला शुद्ध ऑक्सिजन, सावली, फळे, फुले आणि थंडवा देते, तरीही आपण ते झाड तोडून त्या जागेवर अतिक्रमण करण्याचा विचार करतो.

अनेक वस्त्यांमध्ये गुरेढोरे आणि कुत्रे रस्त्यावर तळ ठोकताना दिसतात. कुठेही वषानुबंध तेच काम संध गतीने सुरू राहते आणि जनता त्रस्त राहते. माणसाच्या बेजबाबदार कृती आणि लोभामुळे आता मानवी जीवनच उद्ध्वस्त होऊ लागले आहे. शासनाकडे नेहमी पुरेशा कर्मचाऱ्यांची कमतरता दिसून येते. अमेरिकेतील हेल्थ इफेक्ट्स इन्स्टिट्यूटने प्रसिद्ध केलेल्या अहवालात असे आढळून आले आहे की २०२१ मध्ये जगभरात ८.१ दशलक्ष मृत्यू हे वायू प्रदूषणामुळे झाले. या मृत्यूव्यतिरिक्त, लाखो लोक गंभीर दीर्घकालीन

बकरी ईदनिमित्त गोहत्या नकोच!

बकरी ईदच्या जवळ आली आहे. भ्रष्ट पोलीस अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या नाकतेपणामुळे गोवंश हत्येच्या आणि गोतस्करांच्या वातम्या प्रतिदिन वृत्तपत्रांतून वाचनात येत आहेत.

गाय जशी हिंदूसाठी पूजनीय आहे तशी ती अत्यंत उपयुक्त पशु सुद्धा आहे त्यामुळे तिचे पालनपोषण आणि संरक्षण करणे आज नितांत गरजेचे आहे. यासाठीच सरकारने राज्यात गोवंश हत्या प्रतिबंधक कायदा संमत केला.

मात्र त्यानंतरही गोवंश हत्येवर अंकुश आलेला नाही. या कायद्याच्या अंतर्गत कोणाला शिक्षा झाल्याचेही आजतागायत ऐकिले नाही. गोवंश नेणाऱ्या व्हानांवर, कसाव्यांवर कारवाई केली गेली तरी त्यांच्यावर वेगळीच कलमे लावली जातात असाही आरोप गोरक्षकांकडून करण्यात येतो, त्यामुळे या गोतस्करांना काही वेळतच जामीन मिळते.

गोवंशाची सुटका करण्यासाठी

वाचक लिहितात

गेलेल्या गोप्रेमीवर आणि पोलीसांवर गोरक्षकांकडून आणि कसाव्यांकडून बऱ्याचदा प्राणघातक हल्ले केले जातात. हिंदूंना पूजनीय असणाऱ्या गोमातेला आणि गोवंशाला कायद्याने संरक्षण मिळावे म्हणून हा कायदा करण्यात आला, मात्र कायद्याची अंमलबजावणी आज दिसतच नाही.

धर्मनिरपेक्ष शासनप्रणाली अवलंबलेल्या भारतात सर्व धर्मांच्या त्यांचे सण, उत्सव साजरे करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे; मात्र ते साजरे करत असताना अन्य धर्मांच्या धार्मिक भावनांना डिवचण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना शिक्षा करण्याचे प्रयोजनही संविधानाने केले आहे. कायद्याची अंमलबजावणी करण्याचे दायित्व असणारी पोलीस यंत्रणा हिंदूंच्या धार्मिक भावनांची कदर करणार आहे का?

■ **सौ. मोक्षदा धाणेकर काळाचौकी, मुंबई.**

याला काय परीक्षा म्हणायचं का ?

जुन्या अकरावी एस.एस.सी.च्या काळात अर्थात १९७५ पूर्वी परीक्षा म्हटलं की कसून अभ्यास करायला लागायचा , भरपूर वाचन आणि भरपूर लिखाण करायला लागायचं तेव्हा कुठे प्रथम श्रेणीची अपेक्षा करता यायची. परीक्षा म्हटली की उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत फारच कमी असायची. यंदाचा एस.एस.सी.चा निकाल ९६.१० % लागला आहे.त्यामुळे प्रश्न असा पडतो की हल्लीचे विद्यार्थी लव हुशार झालेत? की परीक्षा पद्धती लय सोपी झालीय? संदोष झालीय? हुशारी म्हटलं तर तीच हुशारी पुढच्या परीक्षा देताना का दिसून येत नाही? नजीकच्या काळात एखाद्या वर्षी शंबर टक्के निकाल लागला तर आश्चर्य वाटायला नको.तेव्हा मात्र नाचात आनंदाने म्हणू गज्ज महाराष्ट्र माझा ,जय जय महाराष्ट्र माझा.

■ **प्रा. सुहास पटवर्धन सिण्टल, अमेरिका. एम.ए. (इंग्रजी साहित्य) मुंबई विद्यापीठ**

दरवर्षी अंदाजे २० लाख लोक यकृताशी संबंधित आजारांमुळे मरतात. याचा अर्थ जगभरातील एकूण मृत्यूंपैकी सुमारे ४ टक्के मृत्यू यकृतामुळे होतात. यकृत निरोगी ठेवण्यात आहाराची खूप महत्वाची भूमिका असते.

यकृत हा शरीरातील सर्वात मोठा अंतर्गत अवयव आहे आणि तो ५०० हून अधिक कार्ये करतो. ते प्रथिने पचवणे, खनिजे साठवणे, पित्त तयार करणे आणि रक्त फिल्टर करणे अशी कार्ये करते. ते अल्कोहोल आणि ड्रग्स सारख्या विपारी पदार्थांचे विघटन आणि चयापचय देखील करते. म्हणून, चांगल्या आरोग्यासाठी आणि तंदुरुस्तीसाठी यकृत निरोगी ठेवणे महत्वाचे आहे.

काँफी : जर तुम्ही मर्यादित प्रमाणात काँफी प्यायली तर ते तुमचे यकृत निरोगी ठेवेल. नियमितपणे काँफी पिल्याने नॉन-अल्कोहोलिक



यकृताचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी या ड्रिंक्सचे सेवन ठरेल फायदेशीर

फॅटी लिव्हर डिसीज आणि लिव्हर फायब्रोसिस सारख्या आजारांचा धोका कमी होतो. जळजळ कमी करते आणि यकृताच्या पेशींचे संरक्षण करते.

ग्रीन टी : यकृताचे आजार रोखण्यासाठी ग्रीन टी प्रभावी आहे. त्यात EGCG सारखे कॅंटीचिन

अशोक सराफ हे एक भारतीय विनोदी अभिनेता आहेत, जे मराठी आणि हिंदी चित्रपटांसह दोन्ही भाषांमधील थिएटरमध्ये काम करण्यासाठी ओळखले जातात. सराफ यांना चार फिल्मफेअर मराठी पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना मराठी चित्रपटसृष्टीतील महानायक- सर्वश्रेष्ठ अभिनेता, अशोक सम्राट किंवा मामा असे संबोधले जाते.

सन २०२३मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला. सन १९८०च्या दशकाच्या सुरुवातीपासून सराफांना मराठी चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका मिळू लागल्या. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे यांच्या संयोजनाने १९८५पासून मराठी चित्रपटसृष्टीत कॉमेडी चित्रपटांची लाट निर्माण केली जी एक दशकाभून अधिक काळ टिकली.

एक डाव भुताचा-१९८२, धुम धडाका-१९८५, गम्मत जम्मत-१९८७, भुताचा भाऊ-१९८९, बाळाचे बाप ब्रह्मचारी-१९८९, अशी ही बनवा बनवी-१९८८ आणि हे प्रमुख नायक म्हणून त्यांच्या यशस्वी मराठी चित्रपटांमध्ये आहेत. आयत्या घरात घरोबा-१९९१. बॉलीवूडमध्ये त्यांनी करण अर्जुन-१९९५, येस बॉस-१९९७, जोरू का गुलाम-२०००, सिंघम-२०१२ इत्यादी आणि डोट वरी हो जायेगा यासह दोन हिंदी टेलिव्हिजन सिटकॉममध्ये काम केले.

अशोक सराफ यांचा जन्म मुंबई येथे दि.४ जून १९४७ रोजी झाला. ते दक्षिण मुंबईच्या चिखलवाडी परिसरात लहानाचे मोठे झाले आणि शिक्षणासाठी डीजीटी विद्यालयात गेले. ज्येष्ठ अभिनेते अशोक कुमार यांच्या नावावरून त्यांचे नाव अशोक ठेवण्यात आले. त्यांचे बालपण दक्षिण मुंबईतील चिखलवाडी येथे गेले. त्यांचे शालेय शिक्षण डीजीटी विद्यालय मुंबई येथे पूर्ण झाले. सन १९९०मध्ये त्यांचा विवाह अभिनेत्री निवेदिता जोशी यांच्याशी झाला. त्यांनी गोव्यातील मंजुशी मंदिरात लग्न केले, जेथे सराफचे कुटुंब मूळचे आहे.

त्यांना अनिकेत सराफ नावाचा मुलगा आहे जो एक आचारी आहे. अशोक सराफ सन १९६९पासून चित्रपट आणि दूरचित्रवाणी उद्योगात कार्यरत आहेत. त्यांनी २५० हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे, त्यापैकी १००हून अधिक व्यावसायिकरित्या यशस्वी ठरले आहेत. त्यांनी मुख्यतः कॉमेडी चित्रपटांमध्ये काम केले आहे. सन १९६९मध्ये जानकी या मराठी चित्रपटातून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी दोनी धरचा पाहुणा, जवळ ये लावू

विनोदाचा बादशहा



कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरुजी गडचिरोली. ९४२३७९४८८६.

हाऊस विकसित केले, जे त्यांची पत्नी निवेदिता जोशी-सराफ हाताळते. त्यांनी १९८० मध्ये अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत अशी ही बनवा बनवी, बाळाचे बाप ब्रह्मचारी असे अनेक हिट कॉमेडी जॉनर चित्रपट केले. मराठी चित्रपटसृष्टीतील आणखी एक विनोदी अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबतची जोडी यशस्वी झाली, ज्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्येही भूमिका केल्या आहेत. सराफ यांच्यासोबत बेर्डे आणि सचिन पिळगावकर यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले.

त्यांनी अशी ही बनवा बनवी मध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील दोन सुपरस्टार सचिन पिळगावकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या प्रमुख भूमिकेत मोठ्या यशाची चव चाखली. हा चित्रपट चांगलाच हिट ठरला होता. अशोक सराफ यांनी बॉलिवूडमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या. सिंघम, प्यार किया तो डरना क्या, गुप्त, कोयला, येस बॉस, जोरू का गुलाम आणि करण अर्जुन या चित्रपटांतील काही भूमिका लक्षात राहतात.

अशोक मामांनी ये छोटी बडी बाते आणि हम पांच-आनंद माथूरच्या भूमिकेत सारखा मालिका यशस्वी ठरल्या. टेलिव्हिजन मालिकांमध्ये देखील काम केले आहे. त्यांचा डोट वरी हो जायेगा हा कॉमेडी शो होता, जो १९९०च्या दशकात सहारा टीव्हीवर प्रसारित झाला होता. सराफ यांनी त्यांच्या कारकिर्दीत मराठी नाटकांमध्ये अनेक भूमिका साकारल्या आहेत. हमीदाबाईची कोटी, अनाधिकृत, मनोमिलन, हे राम काईंओग्राम, डार्लिंग डार्लिंग, सारखा चाटित दुखते, लगीनधाई, व्हॅन्यूम कलीनर ही काही महत्वाची नाटके आहेत. सन २०१२मध्ये तेव्हाजवळ मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर एका मोठ्या कार अपघातात सराफ बचावले होते. विनोदाचा बादशहाला शुभेच्छा!

आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. हवा आणि जल प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना प्रभावीपणे राबवणे, उत्सर्जन नियम कडक करणे आणि कचरा व्यवस्थापन सुधारणे, हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि हवामान बदलांचे परिणाम कमी करण्यासाठी पावले उचलणे, ऊर्जा कार्यक्षमता सुधारणे आणि जंगलांचे संरक्षण करणे. परिसंस्थांचे जतन आणि पुनर्संचयित करणे, जंगलतोड कमी करणे आणि शाश्वत जमीन व्यवस्थापन पद्धतींना प्रोत्साहन देणे. हिरव्यागार जागांची निर्मिती, पायी चालणे आणि सायकलिंगला प्रोत्साहन, यांत्रिक संसाधनांवरील अवलंबित्व कमी करणे. वृक्षारोपणाला सातत्याने प्रोत्साहन देणे. गावांचे शहराकडे होणारे स्थलांतर, रोखण्यासाठी कायमस्वरूपी उद्योग शोधणे म्हणजेच ग्रामीण भागातही दर्जेदार शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या सुविधा प्रभावीपणे स्थापित करणे, सुपीक जमिनीची धूप रोखणे, पिकांवर हानिकारक रसायनांच्या फवारणीवर बंदी घालणे, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे, जंगलातील झाडांचे क्षेत्र गरजेच्या प्रमाणात खूपच कमी आहे, ते वाढवण्याच्या गरजेवर भर देणे, प्लास्टिक कचरा आणि ई-कचऱ्याचे रीसायकल करणे, रेन वाटर हार्वेस्टिंगला प्रोत्साहन देणे, आजूबाजूच्या परिसरात कमीत कमी प्रदूषण आणि जास्तीत जास्त हिरवळ राखणे हे आपले कर्तव्य आहे. तसेच सरकारी धोरणे आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करा, स्वच्छ वातावरण असेल तरच जीवन आहे. आपण पर्यावरणाला जे काही दिले, तेच पर्यावरण आता आपल्याला परत करत आहे. जर आपण पर्यावरण स्वच्छ ठेवले तर पर्यावरण आपल्याला स्वच्छ वातावरण देईल.

■ ■ ■

वसुंधरेचं वाळवंट होता कामा नये

दरवर्षी जगभर ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी जागरूकता आणि कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख साधन आहे. सृष्टी हे सजीव व निर्जिव वस्तूचे मिश्रण आहे, झाडे ही जीवन आहे. सृष्टीकल्याने जीवनाचे मिश्रण अशा प्रकारे केले आहे की, ते सृष्टीच्या जीवनचक्राला संतुलीत ठेवते. कोणत्याही सजीव निर्जीव रचनेसोबत मनुष्याने केलेल्या छेडछाडीचे परिणाम संपूर्ण जीवन सृष्टीला भोगावे लागतात. वृक्षवल्ली हा या सृष्टीचा खरा आधार आहे. तेव्हाच राज्य हिरवेगार होईल आणि आपण प्रदूषण विरहित वातावरणात स्वच्छ स्थान घेवू यासाठी सर्वांनी कटीबद्ध राहावे, कारण तो जीवकी प्राण आहे झाडे लावा आणि जगवा व अमूल्य असे जीवन वाचवा.

जागतिक पर्यावरण दिन हा सार्वजनिक पोहोचण्यासाठी एक जागतिक व्यासपीठ आहे, ज्यामध्ये दरवर्षी १४३ हून अधिक देशांचा सहभाग असतो. दरवर्षी, कार्यक्रमांने व्यवसाय, गैर-सरकारी संस्था, समुदाय, सरकार आणि खातमनाम व्यक्तींना पर्यावरणीय कारणांचे समर्थन करण्यासाठी एक थीम आणि मंच प्रदान केला आहे.

पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी यादिवशी वेगवेगळे पर्यावरण विषयक जागरूकता आणि कृती कार्यक्रम आयोजित केले जातात.

जागतिक पर्यावरण दिवस या दिवशी त्या गोष्टी बद्दल जागरूक केले जाते. ज्यांचा जगावर आणि पर्यावरणावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होतात. हा दिवस पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्याच्या आपल्या जबाबदारीचे आपल्याला जाणीव आणि दृष्टिकोन देतो.

आजच्या दिवशी म्हणजेच ५ जून रोजी जगभर पर्यावरण दिवस अगदी थाटामाटाने साजरा केला जातो. त्यादिवशी पुढील जीवनातील परिस्थिती किती बिघट होईल ते पाहता त्यासाठी जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. प्रत्येक ठिकाणी उपक्रम करून भाषणे करून, झाडे लावा उपक्रम राबवून पुढील धोका टाळण्याचे आज कार्य केले जाते.

यासोबतच या दिवसाची जागरूकता निर्माण होते. आपल्या मातेसमान पृथ्वी आहे आणि तिच्या पर्यावरणाची काळजी सर्वांनी घ्यावी. जवळपास पाच दशकांपासून जागतिक पर्यावरण दिन जागरूकता वाढवत आहे, कृतीला समर्थन देत आहे आणि पर्यावरणासाठी बदल घडवून आणत आहे.

जागतिक पर्यावरण दिनाची थीम ग्रीन सिटीज होती आणि घोषणा होती प्लॅन्ट फॉर द प्लॅनेट! २००५ ला साध्य केली. विषय वाळवंट आणि वाळवंटीकरण होता आणि वाळवंटात कोरडवाहू नको असे घोषवाक्य होते. २०११ च्या जागतिक पर्यावरण दिनाचे आयोजन भारतात केले होते. दिवसाचे यजमानपद भूयवण्याची भारताची ही पहिली वेळ होती.

२०११ ची थीम ह्युमॅनिट्स - नेचर अँड युवर सर्बिस् होती. समुद्र किनारा स्वच्छता, मैफिली, प्रदर्शने, चित्रपट महोत्सव, सामुदायिक कार्यक्रम, वृक्षारोपण आणि बरेच काही यासह जगभरात हजारो उपक्रम आयोजित केले गेले.

भारतात रेंडर मोदी यांनी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यासाठी आणि पर्यावरणासाठी जनजागृती करण्यासाठी कदंबचे रोपट लावले. भारत येथे



प्रविण बागडे
नागपूर. 9923620919
pravinbagde@gmail.com

रावविण्यासाठी सक्ती केली पाहिजे.

कारण राज्याच्या प्रमुख शहरातील वृक्ष तोड सारखी वाढते आहे. त्यामुळे शहरातील सौंदर्यीकरण व सुशोभीकरण असलेले शहरे वृक्ष नसल्यामुळे पार शहरे बकाल होत चाललेली आहेत. त्यामुळे पर्यावरणात सारखी वाढ होत आहे.

जिकडे-तिकडे प्रदुषण पाय पसरवित असल्यामुळे आरोग्य असुरक्षीत आहे.वाढते शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे निर्माण होणारा नैसर्गीक असमतोल दुर करण्यासाठी तसेच स्वच्छ व हरीत पर्यावरणाच्या निर्मितीसाठी प्रकल्पाची संकल्पना शासनाने साकारली पाहिजे.

जमीन मोळखी करण्यासाठी राजकिय आंधळेपणाचा आणि हव्यासातून आलेल्या आततायीपणाचा शासनामार्फत बुलडोजर सैरावैरा वृक्ष छाटीत निघाला आहे. पण पर्याय शोधला नाही उलट सिमेंट रस्त्याची भर त्यामुळे वातावरण दुषित होणं स्वाभाविक आहे. घरं रचली जातील, अहो पण वृक्ष नसतील तर माणसं कोसळतील त्याचं काय? या जाणीवेनं वृक्ष वाचवा यासाठी संघर्ष समिती तयार करण्याची गरज आहे. नुसतं झाडं लावून भागणार नाही तर त्याची निगा राखली पाहिजे, जवळगूक केली पाहिजे. तेव्हा कुठे पर्यावरणाला बाधा होणार नाही तर सुष्टी नटलेली दिसले बहर आलेला असेल अशावेळी झाडाची काळजी घेतली नाही तर वसुंधरेचं वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही.

तेव्हा झाडे लावा आणि झाडे जगवा हा मंत्र प्रत्येकाने आत्मसात करून घ्यायला पावसाळ्यात एक तरी झाड लावून आपलं कर्तव्य पणाला लावावे, जेणेकरून पर्यावरण दिन साजरा करण्याचं सार्थक होईल. जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

■ ■ ■

अविवा इंडियाकडून आर्थिक वर्ष २५ च्या उत्तम निकालांची घोषणा, शाश्वत विकासावर लक्ष केंद्रित

मुंबई, ४ जून : अविवा इंडियाने आपल्या आर्थिक वर्ष २५ साठी आर्थिक निकालांची घोषणा केली असून स्थिर प्रगती व शाश्वत वाढीवर लक्ष केंद्रित केल्याचे यातून दिसते. या वर्षात फक्त संख्यात्मक प्रगतीवर भर दिला गेला नाही तर व्याप्ती खोलवर रुजवण्यावर भर देण्यात आला. प्रत्येक निर्णय एका उद्देशाने घेतला गेला. प्रत्येक निष्कर्ष दीर्घकालीन मूल्यांशी जोडला गेला होता. आर्थिक वर्ष २४ मध्ये रचलेल्या पायावर उभारी करताना अविवाने अधिक स्मार्ट उत्पादने, उत्तम अंमलबजावणी आणि भारतभरातील ग्राहकांसोबत सखोल भावनिक संपर्क यांच्याद्वारे पाया मजबूत केला आहे.

अविवाचा ग्रॉस रिटर्न प्रीमियम १३.०५ कोटी रूपये इतका स्थिर होता आणि त्यांनी वितरणकेंद्रित मॉडेलऐवजी अधिक उत्पादनकेंद्रित आणि ग्राहककेंद्रित दृष्टिकोनाकडे वाटचाल केली. तो सातत्य, विनाप्रतिबंध वाढ आणि कार्यान्वयन कार्यक्षमतांवर आधारित होता. हे परिवर्तन सुधारित क्लेम सेटलमेंट अनुभवांमध्ये प्रतिबिंबित झाले असून प्रति १०,००० पॉलिसीमागे तक्रारीमध्ये घट आणि आरोग्य आणि कल्याण उपक्रमांचे परिणाम वाढल्याचे दिसले आहे.

अविवा इंडियाने ३० दिवसांच्या आत १००% क्लेम सेटलमेंटमध्ये सर्वात कमी वाढव्याधीची नोंद केली आहे. आम्ही ९९.२५% क्लेम सेटल करून उद्योगात सर्वातनेम कामगिरी केल्याचे दिसते. कंपनीने आर्थिक वर्ष २४ मध्ये २० वरून आर्थिकवर्ष २५ मध्ये १६ पर्यंत दर १०,००० पॉलिसीमागे तक्रारीमध्ये घट नोंदवली आहे. त्यातून वितरण आणि क्लेमसच्या अनुभवातील प्रगती दर्शवते.

उत्पादनात पोर्टफोलिओमधील आमचा वाढता वाटा, सुधारित ऑपरेशनल रेशो आणि नवनवीन उपक्रमांबाबतचा दृष्टिकोन आम्हाला भविष्यासाठी सक्षम बनवतात. आमच्यासाठी सर्वाधिक उत्साहवर्धक गोष्ट म्हणजे पुढचा प्रवास जिथे विमा प्रत्येक भारतीय कुटुंबासाठी अधिक समावेशक, सुसंगत आणि सुलभ बनतो. कमी दरातील ऑफरसह विशिष्ट जीवन टप्प्यांसाठी आणि आरोग्याच्या स्थितीनुसार तयार केलेल्या आगामी अनावधानासह आम्ही लोकांच्या जीवनात विम्याच्या भूमिकेची नव्याने कल्पना करत आहोत. या दृष्टिकोनाचा एक भाग म्हणून आमचे आरोग्य आणि कल्याण उपक्रम जसे प्रिव्हेंटिव्ह वेलनेस पॅकेज, ग्राहकांना त्यांच्या कल्याणाची जबाबदारी घेण्यास सक्षम करत आहेत. विमा केवळ प्रतिबंधात्मक नाही तर सक्रिय जीवन जगण्यासाठी आहे असे आम्हाला वाटते, रथ पुढे म्हणतात.

आम्हाला पडद्यावर पाहताना हे स्पष्ट होते की उत्तम केमिस्ट्रीसाठी वयाचे बंधन नसते : आशी सिंह



मुंबई, ४ जून : उष्ण ये लव है मुश्किल ... मालिकेच्या केंद्रस्थानी एक ताजी टक्करीत गोष्ट आहे, जिचे नायक-नायिका आहेत युग सिन्हा (राखी अहलवालिया) आणि कैरी (आशी सिंह). ही एक प्रेमप्रसंगीत जोडी आहे. कारण या दोन्ही अभिनेत्यांमध्ये जवळजवळ २० वर्षांचे अंतर आहे. पण हे अंतर लपविण्याचा प्रयत्न करण्याऐवजी या मालिकेने हा फरक कवचकरपणे स्वीकारला आहे. ९ जूनपासून सुरू होत असलेल्या या मालिकेच्या कथेचा तो मुख्य भाग आहे. यामधून एक असे कथानक उमलणार आहे, जे खरेखुरे वाटेल, त्यात विविध स्तर असतील आणि एक प्रसंग वेगळेपण असेल.

नायक आणि नायिका साकारणाऱ्या अभिनेत्यांची केमिस्ट्री ज्या सहजतेने फुलली आहे, ते पाहता मालिकेतील अभिनेत्यांची निवड योग्यच आहे असे म्हणावे लागेल. ते दोघे ज्या युग आणि कैरीच्या व्यक्तिरेखा साकारत आहेत, त्या सारचे बंद, पारंपरिक नाहीत. त्या दोघांच्या नात्यात देखील एक विरोध, गुंतागुंत आणि नाजुकपणा आहे.

पडद्यावळीत ही गोष्ट लगेच आवडेल असे वाटते. पडद्याच्या मागे त्या दोघांमध्ये एकमेकांविषयी जो आदर आहे, त्यांच्या वागण्यात जो मोकळेपणा आहे, तोच पडद्यावर प्रतिबिंबित होतो आणि त्यामुळे ते नाते सहज आणि विश्वसनीय वाटते. त्या दोघांमध्ये जवळजवळ एक पिढीचे अंतर असून देखील आशी आणि राखी यांचे सूर चांगले जुळले आहेत. यावरून पुन्हा हेच सिद्ध होते की, असलेला नात्यातील वयाचे बंधन नसते. अभिनेयातील प्रामाणिकपणाच सगळ्यात महत्वाचा असतो.

कैरी शर्माची भूमिका करणारी आशी सिंह म्हणते, राखीचे आणि माझे पडद्यावरचे नाते हे सिद्ध करते की उत्तम केमिस्ट्रीसाठी वयाचे बंधन असत नाही. मी लहानपणी त्याला टेलिव्हिजनवर काम करताना पाहिले आहे. मी सुरुवातीपासून त्याची चाहती आहे, केवळ त्याच्या भूमिकांमुळे नाही, तर प्रत्येक भूमिकेत तो ज्या प्रकारे एक गहिरेपण आणि मान आणतो, ते मला कौतुकास्पद वाटते. आता त्याच्यासोबत काम करणे आणि त्याची नायिका होणे हे माझ्यासाठी स्वप्नवत आहे. माझ्या कारकिर्दीत इतक्या सुरुवातीलाच हे शक्य होईल असे मला वाटले नव्हते. तो खूपच साधा आहे, त्याला आपुलकी आहे त्यामुळे त्याच्या सोबत काम करताना मोकळेपणा वाटतो, प्रेणा मिळते. त्याला फक्त सेटवर बघूही बरेच काही शिकण्यासारखे आहे. त्याचे टायमिंग, त्याची उपस्थिती आणि कॅमेऱ्याच्या समोर त्याच्यात जी सहजता असते, ती शिकण्यासारखी आहे. टेलिव्हिजन शिवाय नुकत्याच प्रवेश करणाऱ्या तरुण अभिनेत्यासाठी अशा प्रकारचा अनुभव मिळणे हे एक वरदान आहे.

कलाकारांनी यंदा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सांगितल्या त्यांच्या पर्यावरणपूरक सवयींबाबत !

मुंबई, ४ जून : जागतिक पर्यावरण दिन आपल्या सर्वांना थांबून, विचार करून उत्तम सवयी अंगिकारण्याची आठवण करून देतो, ज्या पर्यावरण उत्तम ठेवण्यास योगदान देतात. मनोरंजन क्षेत्र ग्लॅमरस दिसत असले तरी अनेक कलाकार पडद्यामागे देखील शाश्वततेचे पालन करतात. पुनर्वापर होणाऱ्या पर्यायांची निवड करण्यापासून सेटवर हिरवळ निर्माण करण्यापर्यंत एण्ड टीव्ही कलाकार पर्यावरणावरील परिणाम कमी करण्यासाठी जागरूक प्रयत्न करत आहेत. हे कलाकार आहेत हिमानी शिवपुरी (मालिका 'हप्पू की उलटन पलटन' मधील कटोरी अम्मा) आणि शुभांगी अत्रे (मालिका 'भाभीजी घर पर है' मधील अंगूरी भाभी). कटोरी अम्मा म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिमानी शिवपुरी म्हणाल्या, 'मी फक्त घरामध्ये पर्यावरणाची काळजी घेण्याला प्राधान्य देत नाही, तर सेटसह जेथे जाते तेथे पर्यावरणाची काळजी घेते. सेटवर असो, माझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये असो किंवा सार्वजनिक ठिकाणी असो मी वापरत नसताना लाइट्स व पॅन्जे बंद ठेवते. ही लहानशी सवय आहे, पण अधिकाधिक व्यक्तींनी जागरूकपणे ही सवय अंगिकारली तर आपण एकत्रित ऊर्जा संवर्धनासाठी अर्थपूर्ण बदल घडवून आणू शकतो. मी नेहमी माझ्यासोबत कापडाची किंवा तागाची पिशवी ठेवते. तुमच्यापैकी अनेकांना माहित असेल की मला प्राणी खूप आवडतात. सेटवर, मी भटक्या कुत्र्यांना खाऊ घालते आणि पर्यायांसाठी बाहेर पाणी व धान्य ठेवते. मी जुन्या टोला पाणी व फूडच्या भांड्यामध्ये देखील बदलले आहे, जे मी माझ्या रूमच्या बाहेर ठेवते, ज्यामधून विशेषतः उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना प्यायला पाणी मिळते; मी डिस्पोजेबल एवजी पुनर्वापर होणाऱ्या स्टील टोल्सचा वापर करत आम्हाला स्टुडिओजवळील भटक्या कुत्र्यांना खाऊ घालते. निसर्गाचे सांनिध्य असलेल्या उत्तराखंडमध्ये लहानाची मोठी झाले असल्याने मला पर्यावरणाबाबत खूप आदर व प्रेम आहे. माझा विवासा आहे की, संगोपनाने मला या थोर कार्यांप्रती जागरूक केले असून त्याच्याशी जुळवून घेतले आहे. माझे अनेक सह-कलाकार देखील यामध्ये तितकाच पुढाकार घेत असल्याचे पाहून खूप आनंद होतो. मी एखाद्याला पर्यावरणपूरक कृती करताना पाहते तेव्हा ती संकल्पना माझ्या जीवनेशेलीमध्ये समाविष्ट करण्यास प्रेरित होते.

राशीभविष्य

मेघ : आज आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या हलक्यात घेऊ नका. अन्याया शी संघर्श आरोग्य आणखी निघवू शकते. आणि तुम्हाला रुग्णालयात दाखल करावे लागू शकते.

वृषभ : काम शोधत असतील त्यांना नोकरी मिळू शकते. तुमच्या कामाच्या क्षमतेनुसार कामाच्या विस्ताराकडे लक्ष द्या. लोकांच्या बोलण्यात अडकू नका. नवीन काम किंवा व्यवसाय सुरू करू शकता.

मिथुन : आज तुम्हाला नवीन असलेल्या प्रवासाला जावे लागू शकते. प्रवासादरम्यान तुम्हाला अडचणी येतील. उपजीविकेच्या शोधात भटकणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळेल.

कन्या : विद्यार्थ्यांना अभ्यासात रस वाटेल. सरकारी मदतीने व्यावसायिक कामातील अडथळे दूर होतील. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या मालकांच्या जवळीकतेचा फायदा मिळेल.

सिंह : आज तुम्हाला आचानक एक जुना मित्र भेटेल. त्याच्या भेटीने खूप आनंद होईल. प्रेमसंबंधांमधील तणाव दूर होईल. घरी आणू पाहणे येतील. आज व्यवसायात चांगले उत्पन्न मिळण्याचे संकेत आहेत.

कन्या : आज व्यवसायात चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. जमा भांडवलात वाढ होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. मालमत्ता खरेदी आणि विक्रीसाठी हा काळ सामान्यतः चांगला असेल.

श्रीराम फार्म फायनान्सचा पारख आता महाराष्ट्रातील प्रेक्षकांसाठी जिओ हॉटस्टार आणि सन एनएक्सटी या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध

पुणे, ५ जून : पारख या मालिकेत वास्तवाधारित आणि प्रेरणादायी कथा आहेत ज्यात ग्राहक त्यांच्या आर्थिक अडचणींवर मात करताना दिसतात. या मालिकेमुळे पिरामल फायनान्सचा आर्थिक समावेश आणि भारतातील व्यक्ती व लघु व्यवसायांना सक्षम करण्याचा संकल्प अधोरेखित होतो. आर्थिक जागरूकता सामान्य लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी पिरामल फायनान्सने ही अनोखी मालिका तयार केली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर पारख लाँच करून, पिरामल फायनान्सने महाराष्ट्र आणि अन्य भागांतील अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा उद्देश ठेवला आहे, जेणेकरून प्रेक्षकांना वेळेप्रमाणे व सोयीने ही मालिका पाहता येईल.

हम कागज़ से ज़्यादा नीयत देखते हैं या विश्वासावर आधारित पारख ही मालिका अशा व्यक्तींच्या प्रेरणादायी आर्थिक प्रवासांची कहाणी सांगते, ज्यांनी योग्य मार्गदर्शनाने आपले आयुष्य बदलले. ओटीटी प्लॅटफॉर्मवर लाँच झाल्याने ही मालिका महाराष्ट्रातील मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचेल, जिथे पिरामल फायनान्सने आधीपासूनच मजबूत संबंध प्रस्थापित केले आहेत.

या डॉक्युसीरीजमधील एक भाग महाराष्ट्रातील बलिराम पारदे यांच्या प्रवासावर आधारित आहे. त्यांची आर्थिक वाटचाल पिरामल फायनान्सच्या सहानुभूतीपूर्वक दृष्टिकोनामुळे शक्य झाली. त्यांच्या कथेमधून, आर्थिक मदत मिळवताना सामान्य माणसाला योग्याचा अडचणी आणि माणूस केंद्रित दृष्टिकोन कसा प्रभावी ठरतो, हे अधोरेखित होते.

पारख सध्या जिओ हॉटस्टार आणि सन एनएक्सटी वरील प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. मालिका अशा व्यक्तींच्या प्रेरणादायी आर्थिक प्रवासांची कहाणी सांगते, ज्यांनी योग्य मार्गदर्शनाने आपले आयुष्य बदलले. ओटीटी प्लॅटफॉर्मवर लाँच झाल्याने ही मालिका महाराष्ट्रातील मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचेल, जिथे पिरामल फायनान्सने आधीपासूनच मजबूत संबंध प्रस्थापित केले आहेत.

या डॉक्युसीरीजमधील एक भाग महाराष्ट्रातील बलिराम पारदे यांच्या प्रवासावर आधारित आहे. त्यांची आर्थिक वाटचाल पिरामल फायनान्सच्या सहानुभूतीपूर्वक दृष्टिकोनामुळे शक्य झाली. त्यांच्या कथेमधून, आर्थिक मदत मिळवताना सामान्य माणसाला योग्याचा अडचणी आणि माणूस केंद्रित दृष्टिकोन कसा प्रभावी ठरतो, हे अधोरेखित होते.

पारख सध्या जिओ हॉटस्टार आणि सन एनएक्सटी वरील प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. मालिका अशा व्यक्तींच्या प्रेरणादायी आर्थिक प्रवासांची कहाणी सांगते, ज्यांनी योग्य मार्गदर्शनाने आपले आयुष्य बदलले. ओटीटी प्लॅटफॉर्मवर लाँच झाल्याने ही मालिका महाराष्ट्रातील मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचेल, जिथे पिरामल फायनान्सने आधीपासूनच मजबूत संबंध प्रस्थापित केले आहेत.

‘नमक हो टाटा का... टाटा नमक’ या सदाबहार जिंगलसोबत भारताच्या हृदयाची पुन्हा एकदा धडधड !

मुंबई, ४ जून : मागील वर्षाच्या नमक हो टाटा का... टाटा नमक या जाहिरातीला ग्राहकांकडून लाभलेला प्रचंड प्रतिसाद पाहता, भारतातील पहिल्या क्रमांकाचा आयोजीनयुक्त मिठाचा ब्रँड असलेल्या टाटा सॉल्टने पुन्हा नव्या जोरात हजेरी लावली आहे. ही जाहिरात आता २.० रूपात सादर होत असून, घराघरांशी निर्माण झालेल्या भावनिक नात्याला पुढे नेण्याचा प्रयत्न या माध्यमातून टाटा सॉल्टने केला आहे.

जाहिरातीच्या या नव्या मालिकेत आत हृदयस्पर्शी आणि मजेदार ब्रँड फिल्मस आहेत. टाटा सॉल्टच्या गाजलेल्या जिंगलला त्या नव्या अर्थाने उजाळा देतात आणि एक महत्वाचा संदेश देतात, की योग्य प्रमाणातील आयोजीनयुक्त टाटा मीठ मुलांच्या मानसिक विकासाला हातभार लावते आणि भविष्यातील तेजस्वी पिढी घडवते. 'देश का नमक' हे आपले स्थान अधिक बळकट करत, ही जाहिरात मालिका टाटा सॉल्टबद्दलचा विश्वास, त्याची उपयुक्तता आणि ग्राहकांशी असलेल्या नात्याचा उत्सव संगीतात्मक व प्रभावी पद्धतीने साजरा करते.

टाटा कंझुमर ग्रॉडस्सच्या पॅकेज्ड फूड्स विभागाच्या प्रमुख दीपिका भान म्हणाल्या, 'ही जाहिरात मोहीम गेल्या वर्षाच्या यशस्वी जाहिरातपटांची सुंदर व नैसर्गिक अशी पुढची पायरी आहे. देश का नमक ही केवळ एक भावना नाही, तर ती गुणवत्तेवर, प्रामाणिकपणावर आणि चार दशकांपासून टिकून असलेल्या विश्वासावर आधारित असलेली कटिबद्धता आहे. ही जाहिरात मोहीम आमचा ग्राहकांशी अडथळा बंध अधिक दृढ करेल आणि प्रत्येक घरात आनंद व विश्वासाचे मूल्य अधोरेखित करेल.

ओगिलव्ही कंपनीचे मुंबई व कोलकाता येथील चीफ क्रिएटिव्ह ऑफिसर अनुराग अग्रिहोत्री म्हणाले, 'टाटा सॉल्ट आयोजीनद्वारे मुलांच्या मेंदूच्या विकासाबाबत आम्हाला जनजागृती करायची होती. मुलांच्या मानसिक विकासासारख्या महत्त्वपूर्ण बाबीकडे कोणी दुर्लक्ष करूच शकणार नाही, अशी मांडणी कशी करावी, हा आमच्यापुढील प्रश्न होता. म्हणून मग आम्ही च्या दशकातील जिंगलची जादू वापरली. आयोजीनचे संदेश या ८० च्या दशकातील सुरांत गुंफून, तो आपल्या रोचक्या जीवनात नववधूला निरपेक्ष देण्यापासून शाळेतील वर्गापर्यंत प्रत्येक ठिकाणी पोहोचवला. ही जाहिरात मोहीम म्हणजे त्या सुवर्णयुगाला अर्पण केलेले, आजच्या भारतासाठी नव्याने साकारलेले एक प्रेमप्रपत्र आहे.

आज का अंदाज

गुरुवार ५ जून २०२५	
पत्थर फोड एकच	
कल्याण बाजार	मुंबई बाजार
१ ५ ८ ९	२ ४ ६ ७
१२० १२२ १२४ १२६	११० ११२ ११४ ११६
१२४ १२६ १२८ १३०	१२४ १२६ १२८ १३०
१३५ १३६ १३८ १४०	१४० १४२ १४४ १४६
१२ ५१ ८४ ९३	२२ २४ ६३ ७३
१४ १६ ८५ ९४	२४ २६ ८६ ७४
१८ ५७ ८७ ९८	२८ ३० ८८ ७९
५ जून : सर्व बाजारांसाठी	
१३	३२
१४	३६
१९	३९

तुळ : तुमचे जमा भांडवल वाढेल. आर्थिक क्षेत्रात कटोरे परित्थम केल्याने परिस्थिती सुधारेल. पैसे आणि मालमत्तेचे वाद मिटतील. सरकारी मदतीमुळे व्यवसायात नफा होईल. प्रवेशित मिळण्याची शक्यता आहे.

वृश्चिक : आज तुम्हाला कामात महत्त्वाचे यश मिळेल. तुमचा एखादा प्रिय मित्र भेटेल. व्यवसायात तुम्हाला नवीन भागीदार मिळतील. प्रेमप्रकरणात जवळीक मिळेल. बेरोजगारांना रोजगार मिळेल.

धनु : आज प्रिय व्यक्तीकडून पैसे आणि भेटवस्तू मिळाल्याने आनंद होईल. कोर्टातून कोणताही प्रसन्न होईल. विवाहोच्छेक लोकांना त्यांचा इच्छित जीवनसाथी मिळेल. सप्ताह : घाईघाईत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. सामाजिक कार्यात रस वाढेल. तुमच्या कामात व्यस्त रहा. इतरांच्या फसवणुकीत अडकू नका. कामाच्या ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने काम करा.

कुंभ : आज आरोग्याशी संबंधित कोणत्याही मोठ्या समस्यांची शक्यता कमी असेल. तुमचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी, नियमित व्यायाम करा. कामाच्या ठिकाणी जास्त जोडीय घेऊ नका.

मीन : बोलण्यावर नियंत्रण ठेवा. महत्त्वाच्या कामात योग्यपणे अडथळ्यांवर नियंत्रण राहील. सामाजिक आदर वाढेल. कुटुंबातील सदस्यांकडून सहकार्याचे वर्तन वाढेल. वादग्रस्त गोष्टींमध्ये पडणं टाळा.

एनएक्सटी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर लावू आहे. ही मालिका अधिक व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे आणि आर्थिक समावेशाचा संदेश अधिक बळकट करत आहे. पिरामल फायनान्सचे मार्केटिंग प्रमुख अरविंद अय्यर म्हणाले, पारख ही केवळ मालिका नाही, तर ती आमच्या ग्राहकांना समजून घेण्याचा व त्यांच्याशी अधिक खोलवर संबंध प्रस्थापित करण्याचा आमच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. यात आम्ही त्यांच्या कागदपत्रांपलीकडे पाहतो त्यांची खरी नीयत आणि स्वप्न ओळखतो. या कथामधून असे खरे लोक दिसतात जे संकटांवर मात करून आर्थिक सशक्ततेच्या दिशेने पहिले पाऊल उचलतात आणि आपली स्वप्ने साकार करतात. ते पुढे म्हणाले, पारख जिओ हॉटस्टार



आहे जे एक विशेष असे तणाव असून त्याची निर्मिती ही मका आणि ऊसांमधील त्रासदायक अशा तणाचा नाश करण्याकरिता करण्यात आलेली आहे. कंपनीने शीराम ९७०९ कॉर्न आणि शीराम ७२९१ – बीटी कॉटन सीड उच्च प्रगतीशील अशा ह्याब्रिड वैयष्टी देखील सादर केल्या आहेत. समूहाचे कार्यकारी संचालक आणि व्यवसायिक प्रमुख असलेले श्री. संजय छात्रा यावेली म्हणाले, शीराम फार्म सोल्युशन्स हा शैत्य कल्पकतेमध्ये स्वतःला अधिकाधिक सक्षम बनवत असताना, या नव्या युगाची उत्पादने कंपनीची विश्वासार्थ उपाय योजने देऊन शेतकऱ्यांना सवळबनविण्याची बांधिलकी दर्शवून देतात, ही उत्पादने त्यांचा वाढत्या गरजा आणि टिकाऊ शैत्य सवयीसंदर्भातील गरजा देखील भागवतात.

एचडीएफसी बँक परिवर्तने जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने प्लास्टिकच्या विरोधात जागरूकता मोहीम सुरू

मुंबई, ४ जून : ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. या दिनासाठी औचित्य साधून एचडीएफसी बँकेने प्लास्टिकच्या डोळस वापरासाठी एका जागरूकता मोहिमेची सुरुवात करून पर्यावरणविषयक जबाबदारीबाबतची आपली वचनबद्धता अधिक दृढ केली आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून ही बँक आपले ग्राहक, कर्मचारी आणि सामान्य जनतेसाठी जागरूकता मोहीम राबवत आहे.

एचडीएफसी बँकेच्या परिवर्तन या सीएसआर प्रोग्राम अंतर्गत चालवण्यात येणारी ही मोहीम आपल्या निवडक शाखेच्या ग्राहकांना त्यांच्याकडील प्लास्टिक ई-कचरा त्यांच्या शाखेत रिसायकलिंगसाठी गोळा करण्याचे आणि त्यांच्या मूलभूत गरजांसाठी प्लास्टिकचे पर्याय वापरण्यासाठी आवाहन करणार आहे. शिवाय, बँक आपल्या कर्मचाऱ्यांच्या नेतृत्वाखाली जागरूकता सत्रे, संकलन उपक्रम आणि स्वच्छता अभियान आयोजित करेल आणि प्लास्टिकचा उपयोग कमी करण्यासाठी संघटित होऊन काम करण्यासाठी प्रोत्साहन देईल.

बँकेने पर्यावरणावरील प्लास्टिक प्रदूषणाच्या नकारात्मक प्रभावाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी आणि सोप्या पण प्रभावी पद्धतींचा अवलंब करून आपल्या दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा उपयोग कमी करण्यासाठी लोकांना आनंदातून शपथ घेता यावी यासाठी एक समर्पित वेळेचे देखील सुरू केले आहे.

या जागरूकता मोहिमेबरोबरच बँक देशभरातील समुदायाच्या नेतृत्वाखालील आपल्या कचरा व्यवस्थापन कार्यक्रमास देखील पुढे घेऊन जात आहे. परिवर्तनच्या माध्यमातून २०२५ या वर्षात १००० पेक्षा जास्त गावांमध्ये घन कचरा व्यवस्थापन प्रणाली लागू करण्याचे आणि १५ शहरी स्थानिक संस्थांमध्ये सामग्री पुनर्प्राप्ती सुविधा स्थापन करण्याचे बँकेचे ध्येय आहे.

एचडीएफसी बँकेचे डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर श्री. कैदाद भरुचा म्हणाले, 'एचडीएफसी बँकेत आमचा विश्वास आहे की, अर्थपूर्ण बदल समाजाच्या सहभागानेच घडवता येऊ शकतो. प्लास्टिक जागरूकता मोहिमेसहित आमचे परिवर्तन अंतर्गत जे जे उपक्रम आहेत, ते स्थानिक लोकांच्या मदतीसाठी आणि स्थानिक रहिवाशांच्या सहभागाने चिरस्थायी प्रभाव निर्माण करण्यासाठी आहेत. प्लास्टिक प्रदूषणाविरुद्ध एकत्रितपणे लढा देऊन आम्ही पर्यावरण संरक्षणात तसेच आम्ही ज्या समाजात काम करतो त्या समाजाची सामाजिक आणि आर्थिक बाजू मजबूत करण्यात खारीचा वाटा देत आहोत.

विजेचे अपघात, सुरक्षा आणि प्रतिबंधात्मक उपाय



आधुनिक युगात वीज आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. तिच्याशिवाय आपल्या दैनंदिन जीवनाची कल्पना करणेही अशक्य आहे. परंतु, हेच वरदान अनेकदा निष्काळजीपणामुळे किंवा अज्ञानामुळे शाप बनू शकते, ज्यामुळे गंभीर अपघात होऊन जीवित व वित्तहानी होते. विजेचे अपघात ही एक गंभीर समस्या आहे, ज्याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.

विजेचे अपघात: एक भयावह वास्तव
वीज अपघात म्हणजे केवळ शॉक लागणे इतकेच नाही, तर त्यात गंभीर भाजणे, कायमचे अंगवत्थल येणे, आणि दुर्दैवाने मृत्यू होणे यांचाही समावेश होतो. अनेकदा शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमुळे घरे आणि व्यवसायांचे मोठे नुकसान होऊन जुन्या आणि जीर्ण झालेल्या वायरिंगमुळे, विजेच्या उपकरणांची योग्य निगराण राखल्यामुळे, किंवा अनधिकृतपणे वीज वापरल्यामुळे असे अपघात घडण्याची शक्यता वाढते.

अपघातांची प्रमुख कारणे:
* जुनी आणि खराब वायरिंग: घरातील किंवा इमारतींमधील जुनी, तुटलेली किंवा निकृष्ट दर्जाची वायरिंग शॉर्ट सर्किटला आमंत्रण देते.

* असुरक्षित विद्युत उपकरणे: लोकल किंवा इमारतींमधील वायरिंगची नियमितपणे प्रमाणीत कमी दर्जाची विद्युत उपकरणे वापरणे, त्यांची नियमित तपासणी न करणे धोकादायक ठरू शकते.

* ओव्हरलोडिंग: एकाच सॉकेटवर अनेक उपकरणे चालवल्याने ओव्हरलोडिंग होते, ज्यामुळे वायर गरम होऊन आग लागू शकते.

* असुरक्षित हातळणी: ओल्या हातांनी विजेच्या उपकरणांना स्पर्श करणे, उघड्या शकते, ज्यामुळे गंभीर अपघात होऊन जीवित व वित्तहानी होते. विजेचे अपघात ही एक गंभीर समस्या आहे, ज्याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.



आणि सन एनएक्सटी वर लाँच झाल्यामुळे ही प्रेरणादायी मालिका आता महाराष्ट्रासारख्या टियर २ आणि टियर ३ मार्केट्समध्येही मोठ्या संख्येने पाहिली जाईल, जिथे ओटीटी दर्शकवर्ग झपाट्याने वाढत आहे. पारख ही मालिका कर्जावटपाच्या पारंपरिक कल्पनांना नवा दृष्टिकोन देते इथे व्यवहारापेक्षा माणसांना सक्षम करण्यावर भर दिला जातो.

निर्यात केल्या जाणाऱ्या द्राक्ष आणि डाळिंबासाठी आहेत, शीराम ड्रिपिट ग्रेप्स तसेच शीराम ड्रिपिट पोंम की निर्मिती ही शेतकरी समुदायामध्ये एक विशेष आकर्षण ठरले आहे. तणाचा व्यवस्थापनाकरिता आणि कितकनाशाकांचा उत्पादनामधील संख्या वाढवण्या म्हणून, कंपनीने शीराम एकराईटर' नामक उत्पादन सादर केले आहे जे एक विशेष असे तणाशक असून त्याची निर्मिती ही मका आणि ऊसांमधील त्रासदायक अशा तणाचा नाश करण्याकरिता करण्यात आलेली आहे. कंपनीने शीराम ९७०९ कॉर्न आणि शीराम ७२९१ – बीटी कॉटन सीड उच्च प्रगतीशील अशा ह्याब्रिड वैयष्टी देखील सादर केल्या आहेत.

एचडीएफसी बँक परिवर्तने जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने प्लास्टिकच्या विरोधात जागरूकता मोहीम सुरू

मुंबई, ४ जून : ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. या दिनासाठी औचित्य साधून एचडीएफसी बँकेने प्लास्टिकच्या डोळस वापरासाठी एका जागरूकता मोहिमेची सुरुवात करून पर्यावरणविषयक जबाबदारीबाबतची आपली वचनबद्धता अधिक दृढ केली आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून ही बँक आपले ग्राहक, कर्मचारी आणि सामान्य जनतेसाठी जागरूकता मोहीम राबवत आहे.

एचडीएफसी बँकेच्या परिवर्तन या सीएसआर प्रोग्राम अंतर्गत चालवण्यात येणारी ही मोहीम आपल्या निवडक शाखेच्या ग्राहकांना त्यांच्याकडील प्लास्टिक ई-कचरा त्यांच्या शाखेत रिसायकलिंगसाठी गोळा करण्याचे आणि त्यांच्या मूलभूत गरजांसाठी प्लास्टिकचे पर्याय वापरण्यासाठी आवाहन करणार आहे. शिवाय, बँक आपल्या कर्मचाऱ्यांच्या नेतृत्वाखाली जागरूकता सत्रे, संकलन उपक्रम आणि स्वच्छता अभियान आयोजित करेल आणि प्लास्टिकचा उपयोग कमी करण्यासाठी संघटित होऊन काम करण्यासाठी प्रोत्साहन देईल.

बँकेने पर्यावरणावरील प्लास्टिक प्रदूषणाच्या नकारात्मक प्रभावाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी आणि सोप्या पण प्रभावी पद्धतींचा अवलंब करून आपल्या दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा उपयोग कमी करण्यासाठी लोकांना आनंदातून शपथ घेता यावी यासाठी एक समर्पित वेळेचे देखील सुरू केले आहे.

या जागरूकता मोहिमेबरोबरच बँक देशभरातील समुदायाच्या नेतृत्वाखालील आपल्या कचरा व्यवस्थापन कार्यक्रमास देखील पुढे घेऊन जात आहे. परिवर्तनच्या माध्यमातून २०२५ या वर्षात १००० पेक्षा जास्त गावांमध्ये घन कचरा व्यवस्थापन प्रणाली लागू करण्याचे आणि १५ शहरी स्थानिक संस्थांमध्ये सामग्री पुनर्प्राप्ती सुविधा स्थापन करण्याचे बँकेचे ध्येय आहे.

एचडीएफसी बँकेचे डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर श्री. कैदाद भरुचा म्हणाले, 'एचडीएफसी बँकेत आमचा विश्वास आहे की, अर्थपूर्ण बदल समाजाच्या सहभागानेच घडवता येऊ शकतो. प्लास्टिक जागरूकता मोहिमेसहित आमचे परिवर्तन अंतर्गत जे जे उपक्रम आहेत, ते स्थानिक लोकांच्या मदतीसाठी आणि स्थानिक रहिवाशांच्या सहभागाने चिरस्थायी प्रभाव निर्माण करण्यासाठी आहेत. प्लास्टिक प्रदूषणाविरुद्ध एकत्रितपणे लढा देऊन आम्ही पर्यावरण संरक्षणात तसेच आम्ही ज्या समाजात काम करतो त्या समाजाची सामाजिक आणि आर्थिक बाजू मजबूत करण्यात खारीचा वाटा देत आहोत.

सध्याच्या काळा

चंद्रपूर महसागर

पान ६

अनु. जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह प्रवेश

वनमंत्री गणेश नाईक आज चंद्रपुरात

महासागर प्रतिनिधी

चंद्रपूर, दि. ४ जून : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर अंतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता मुलांचे १२ (चंद्रपूर - २, राजुरा - २, गडचांदूर, कोरपना, जिवती, सिंदेवाही, मुल, सावली, पोंभुणी व गोंडपिपरी येथे प्रत्येकी एक) व मुलींचे ११ (चंद्रपूर - २, राजुरा, गडचांदूर, कोरपना, जिवती, सिंदेवाही, मूल, सावली, पोंभुणी व गोंडपिपरी येथे प्रत्येकी एक) असे एकूण २३ वसतिगृह कार्यरत आहेत. सन २०२५-२६ करिता रिक्त जागांवर प्रवेशाकरिता www.swayam.mahaonline.gov.in या प्रणालीवर फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.

दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

महामार्गावरील अर्धवट काम, गडचांदूर-राजुरा रस्त्यावरील घटना

महासागर तालुका प्रतिनिधी

राजुरा, दि. ४ जून : गडचांदूर-राजुरा महामार्गावर नाईकनगर गावाजवळ मंगळवारी (३ जून) संध्याकाळी साडेसात वाजता दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात उमेश लेंनगुरे (वय ३८, रा. चिरोली, ता. मूल) यांचा मृत्यू झाला असून दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे.

सदर महामार्गाचे काम अद्याप अपूर्ण आहे. रस्त्यावर योग्य दिशादर्शक फलक लावले गेलेले नाहीत. परिणामी वाहनचालक गोधळून चुकीच्या दिशेने वाहने चालवत आहेत. अशाच गोधळ्यामुळे



हा अपघात घडल्याची माहिती

प्रत्यक्षदर्शींनी दिली.

अपघात इतका भीषण होता की दोघांचेही पाय तुटले होते आणि मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला. अपघात घडल्यानंतर जवळच्या नाईकनगर येथील नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन १०८ क्रमांकावर कॉल करून अॅम्ब्युलन्स मागवली.

ज्या ठिकाणी अॅम्ब्युलन्स १० ते १५ मिनिटांत पोहोचू शकली असती, तेथे ती तब्बल एक तासाच्या विलंबाने पोहोचली.

तोपर्यंत

नागरिकांनी महत्वाच्या मागण्या केल्या यात १. १२म्ब्युलन्स सेवा तत्काळ सक्षम करावी. २. अपघातस्थळी व काम चालू असल्याचा ठिकाणी दिशादर्शक माहिती फलके लावावेत. ३. वेळेवर मदत न मिळाल्यास जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी.

या घटनेची तात्काळ चौकशी करून संबंधित कर्मचारी अधिकारी यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नाईकनगर येथील बंजारा बंजारा टायगर युवा संघटनेचे

शिवकुमार आडे, प्रमोद राठोड, श्रीकांत आडे,अभिषेक राठोड, कृष्णा जाधव, श्रीकांत आडे, आकाश आडे, पंकज राठोड,कुणाल शेंडे केली आहे.

अधिकच गंभीर झाली होती.

अपघातग्रस्त दोघांनाही प्रथम चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उमेश लेंनगुरे यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात येत होते. परंतु रस्त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या अपघातानंतर स्थानिक

नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. रस्त्याचे काम चालू असूनही योग्य फलक न लावणे, वाहतूक नियंत्रणाचा अभाव आणि अॅम्ब्युलन्स सेवेत झालेला उशीर ही अतिशय निष्काळजी व जीवधेणी बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

शहरातील सडलेले विद्युत खांब धोकादायक

म.रा.विद्युत विभाग भद्रावतीचे दुर्लक्ष



महासागर तालुका प्रतिनिधी

भद्रावती, दि. ४ जून : शहरातील काही प्रभागात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभाग भद्रावती चे विद्युत खांब खालील भागातून जंग लागून कुजून क्षतिग्रस्त होण्याचे मार्गी वर दिसत आहे तर काही आडे-तेडे फिर भी खडे दिसत आहे, आणि नेमके अशाच विद्युत खांब वरून अन्य घराना विद्युत प्रवाह वितरित होतो मात्र हे खांब कधी कोसळून खाली पडेल आणि जीवितहानी होईल याचा नेम नाही, याला जबाबदार कोन ? असा प्रश्न निर्माण होत असून याकडे विद्युत विभाग लक्ष देणार का ? असा सवाल निर्माण होत आहे.



भद्रावती शहरात बहुतांश काही प्रभागात असे विद्युत खांब असून म.रा.विद्युत विभाग भद्रावतीचे दुर्लक्ष होताना दिसत आहे, एका खांबा वरून अनेक घराना विज पुरवठा होतो. आगामी मानसुन मधे येणारे वादडी वाऱ्याने हे खांब राहिल की कुणाच्या घरावर पडून जीवितहानि होईल हे नाकारता येत नाही. आणि यातच चालतो काही प्रभागात विजेचा लपंडाव आणि हा नेहमी सुरुच असतो. यात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभाग भद्रावती ने काना डोळा न करता अधिक चे लक्ष देण्याची मागणी आता अनेक प्रभागातून नागरिकांची होताना दिसत आहे.

मुहूर्तावर विवाह लावल्या बद्दल माजी आमदार निमकरानी केला सत्कार



महासागर तालुका प्रतिनिधी

राजुरा, दि. ४ जून : सजलेल्या लग्नमंडपात कानावर पडणारे सनई-चौधडांचे मधुर स्वर, व-हाडी पाहुण्यांची खातरजमा करण्यासाठी वधूपक्षाकडील मंडळींची धावपळ. लग्नाच्या मुहूर्तासाठी नटलेली नवरी मुलगी. साऱ्यांच्या नजरा नवरदेवाकडे लागलेल्या. डीजेच्या तालावर धुंद होऊन नाचताना मुहूर्त ओलांडल्याचे किंचितही भान नसलेली तरुणार्थी, असे चित्र बहुतांश सर्वच लग्नसमारंभात बघायला मिळते.

मात्र, रविवारी (ता. १ जून) गडचांदूर येथील एका सभागृहात लखमापूर येथील विठ्ठलराव खुटमाटे यांची सुकन्या हिमाणी व यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील पांडुरंगजी मोहितकर यांचे चिरंजीव निलेश यांचा पार पडलेला विवाह सोहळा आगळ्यावेगळा आदर्श ठरला. वर-वधू पित्यांनी हे सारे सोपस्कार वेळेच्या आत पार पाडून विवाहाचा मुहूर्त न चुकता अगदी वेळेवर लग्न लावले.

त्याबद्दल राजुराचे माजी आमदार सुदर्शन निमकर व वर्षा निमकर यांनी या दोन्ही कुटुंबाचा वधू-वरांसह शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

ठरलेल्या सकाळी ११.३० वा. घटी मुहूर्तावर दोन्ही कुटुंबीयांनी जबाबदारीने वेळेचे भान ठेऊन विवाह अगदी वेळेवर लावल्यामुळे या सोहळ्याकरिता उपस्थित असलेल्या वऱ्हाडी पाहुणे मंडळींना कोणताही मनस्ताप करण्याची वेळ आली नाही.

व प्रत्येकानी विवाह मुहूर्तावरच लावण्याची अपेक्षा व्यक्त केली. गडचांदूर परिसरात झालेल्या लग्ना पैकी बहुधा हे मुहूर्तावर लावलेले पाहिले लग्न असावे.

वधू-वरा च्या सत्कार याप्रसंगी वर-वधू चे आई वडील, मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक हरीचंद्र धीपे गुरुजी, गडचांदूर येथील प्रतिष्ठित व्यापारी अरुण गारे, भोयेगाव येथील किसनराव डोंगे सह मान्यवर उपस्थित होते.

सावनेर खान पर्यटन पाहणीचा दिला मुख्यमंत्र्यांना आढावा नुकतीच आमदार किशोर जोरगेवार यांनी नागपूर येथील सावनेर येथील भूमिगत खान पर्यटन प्रकल्पाची पाहणी अधिकाऱ्यांसह केली होती. या धर्तीवर चंद्रपूर येथील महाकाली कॉलरीच्या बंद भूमिगत खाणीत पर्यटन सुरू करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.

प्रकरणातही अनेक वित्तीय गैरप्रकार झाल्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या बैठकीत आमदार जोरगेवार यांनी या सर्व प्रकारांबाबत माहिती दिली. तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया पारदर्शक व न्याय्य होण्यासाठी मुख्यमंत्री यांनी लक्ष घालावे, अशी मागणी केली.

चेकच्या अनादर प्रकरणी आरोपीस ६ महिने सक्त मजुरीच्या कारावासाची शिक्षा

महासागर तालुका प्रतिनिधी

नागर्भीड, दि. ४ जून : चिमूर तालुक्यातील वाहनगाव येथील फिर्यादी सुधाकर आत्माराम थुटे यांनी आपला शेतीतील कापूस गौतम तुकसेन पाटील गुजगव्हाण यांना २०२० मध्ये विकला त्यांनी काही रक्कम ३४६०० दिली तर उरलेली रक्कम तीन लाख तेवीस हजार चारशे रुपये हे स्टेट बँक सावरी व महाराष्ट्र बँक तुकूम नावाने धनादेशाचे स्वरूपाने दिली. सुधाकर थुटे यांनी दोन्ही धनादेश को ऑफ बँक खडसंगी येथे पाठविण्यात आले असता खात्यात रक्कम नसल्याने अनादरण झाले असल्याचे बँकेकडून लेखी मेमो देण्यात आले. आपली रक्कम मिळावी म्हणून फिर्यादीने १४ ऑगस्ट २०२०रोजी गुन्हा नोंद करून २७ ऑगस्ट रोजी २०२०रोजी फिर्याद दाखल करून न्यायालयीन प्रक्रिया सुरू केली. फिर्यादी व आरोपी यांनी तपासणी, उलट

तपासणी करून १७ मे २०२५रोजी आरोपीस रक्कम अनादर प्रकरणी सहा महिन्यांची सक्त मजुरीची शिक्षा अधिनियम १८८१च्या कलम १३८खालील अपराधासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३कलम २५५(२) प्रमाणे दोषी धरण्यात आले असून त्याने फिर्यादीस निकाल दिल्यापासून १ महिन्याच्या आत वादातील धनादेशातील एकूण रक्कम ३२३४००/- व वादातील रक्कम

कार्यालय गट ग्रामपंचायत पायली भटाळी पं.स. चंद्रपूर जि.प. चंद्रपूर निविदा जाहिरात

ग्रामपंचायत पायली भटाळी तहसील चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर यांचेकडून खालील विकासकामा करिता निविदा B १ शेकडेवारी दराने मागविण्यात येत आहेत. तरी यथा योग्य नोंदणीकृत असलेल्या कंत्राटदारांनी ८१ निविदा दिलीकाफा पध्दतीने दिनांक ०५/६/२०१५ ते ११/०६/२०)-ला ३.०० वाजेपर्यंत सीलबंद पाकिटात निविदा/ दरपत्रके सरपंच ग्रामपंचायत पायली भटाळी यांचे नावे ग्रामपंचायत कार्यालय, पायली भटाळी पोस्ट पायली भटाळी तहसील चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर येथे सादर कराव्यात.

अ. क्र.	कामाचे नांव	योजनेचे नांव	अंदाजित किंमत	कामाची रक्कम	कामाचा कालावधी	निविदा प्रपत्र किंमत	बयाना रक्कम	कंत्राट दाराचा वर्ग
१	मौजा वढोली येथे आर. सि.सि. रोड बांधकाम करणे मधुकर उपरे ते स्मशानभूमी रोड पर्यंत	जनसुविधा (२०२४-२५)	८०००००	६६०४०९	९० दिवस	१०००	७०००	यथायोग्य श्रेणी
२	मौजा वढोली येथे सि.सि कवर सोबत नाली बांधकाम करणे, बंदू भोयर ते स्मशानभूमी पर्यंत	जनसुविधा (२०२४-२५)	८०००००	६६११६२	९० दिवस	१०००	७०००	यथायोग्य श्रेणी
३	सांडपाणी व घनकचरा सेत्रीगेशन शेड बांधकाम करणे	१५ वा वित्त आयोग (ग्रा.पं. स्तर) (२०२४-२५)	१९९८५५	१६९३६८	९० दिवस	१०००	१५००	यथायोग्य श्रेणी

निविदा सादर करताना कंत्राटदारांनी आपली संपूर्ण माहिती दोन लिफाफा मधून सादर करणे आवश्यक

लिफाफा क. १ तांत्रिक लिफाफा (आवश्यक कागदपत्रे)

१. निविदा फी व बयाणा रक्कम भरलेली पावती २. नोंदणी प्रमाणपत्र ३. पॅन कार्ड ४. जि.एस.टी. प्रमाणपत्र ५. आयकर प्रमाणपत्र २०२३-२४ लिफाफा क. २ आर्थिक दराचा लिफाफा (दर नोंदविलेला B १ फार्म)

निविदा कालावधी ०५/०६/२५ निविदा, प्रसिध्दीचा दिनांक ०५/०६/२०२५

निविदा फार्म उपलब्ध असल्याचा दिनांक ०५/०६/२५ निविदा सादर करण्याचा दिनांक ११/०६/२५

निविदा उघडण्याचा दिनांक ११/०६/२५

निविदा फी व बयाणा रक्कम भरण्याकरिता ग्रामपंचायतचे बँक खात्याचा तपशील

खात्याचे नांव ग्रामपंचायत पायली भटाळी बँकेचे नांव इंडियन बँक शाखा पायली भटाळी

खाता क्रमांक: 50369477379 IFSCCODE: IDI8000P520

निविदेच्या अटी व शर्ती

१) निविदा ग्रामपंचायत कार्यालय पायली भटाळी त.जि. चंद्रपूर येथे दिल्लिकाफा मध्ये पोहोचता करावी लागेल.

२) Performance Security Deposit, निविदा उघडल्यानंतर ७ दिवसाचे आत Demand Draft स्वरूपात बंदल्लिकाफा मध्ये ग्रामपंचायत कार्यालय येथे जमा करावी. (अंदाजपत्रकीय किंमतीपेक्षा १० टक्के कमी दरापर्यंत १ टक्के व त्यानंतरचे प्रत्येक १ टक्के कमी दराकरिता १ टक्के)

३) कामाची Security Deposit ची रक्कम ५ टक्के राहिल. त्यापैकी अर्धी रक्कम करारनामा करतेवेळेस Demand Draft स्वरूपात भराती लागेल व उर्वरित रक्कम बिलातून कपात करण्यात येईल.

४) कामाचा करारनामा केल्यानंतरच कार्यांरंभ आदेश देण्यात येईल, कार्यांरंभ आदेश मिळल्यापूर्वी कामास सुरूवात करता येणार नाही.

५) अंदापत्रकात नमुद कामाचे करमेला ला बंधनकारक राहून मान उपविभागीय अभियंता यांनी दिलेल्या कामाचे पूर्णत्वाचे प्रमाणपत्रानुसार कामाचे बिलाची उपलब्ध निधीनुसार अदागोयी करण्यात येईल.

६) कामाचे प्रयोगशाला तपासणी अहवाल (Test Report) व काम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र (Work Completion Certificate) निविदाधारकास सादर करावे लागेल.

७) शासकीय नियमानुसार आवश्यक वजावटी (Income Tax %, Labour Welfare 1%, Labour Insurance 1%, GST TDS 2%) कामाचे बिलातून कपात करण्यात येईल.

८) काम पूर्ण करण्याकरिता नियुक्ती करण्यात येणाऱ्या कामगारांचा विमा शासकीय विमा निधीकडे काढण्याची सर्वस्वती जबाबदारी निविदाधारकाची राहिल.

९) संबंधीत कामाकरिता लागणारे गौणखनिजाचे शुक्ल देय केल्याचे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र देयकासोबत जोडावे लागेल, अन्यथा ती रक्कम देयकातून कपात करण्यात येईल.

१०) कामाचा देखभाल व दुरुस्ती कालावधि काम पूर्ण झाल्यानंतर ६ महिन्याचा राहिल.

११) कमीतकमी तीन पात्र निविदा प्राप्त झाल्यानंतरच निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.

१२) साहित्याचे फोटो निविदा सोबत जोडयात यावे.

१३) निविदामध्ये फेरबदल करणे, निविदा नाकारणे, निविदा रद्द करणे, व निविदा उघडून पूर्ण करण्याचे सर्व अधिकार ग्रामपंचायत कडे राखीव आहेत.

स्वा/ -

सरपंच

ग्राम पंचायत पायली भटाळी

स्वा/ -

ग्रामविकास अधिकारी

ग्राम पंचायत पायली भटाळी



चटपटीत चिप्स भेळ

दो स्तानो, संध्याकाळच्या वेळी काहीतरी चटपटीत खावसं वाटतं. अशावेळी पटकन भेळेचा पर्याय निवडला जातो. भेळ म्हटली की चुरमुते हवेत. पण तुमच्याकडे बटाटा वेफर्सचं एखादं पाकिट असलं तरी भेळ बनवता येईल. चला तर मग,

मिरच्या घाला. नीट मिसळून घ्या. मग फरसाण आणि शेव घालून थोडा लिंबाचा रसही घाला. सर्व घटक नीट मिवस करा. वेफर्स, फरसाणात मीठ असतंच. तुमच्या चवीनुसार मीठ घाला. वरून कोथिंबिरही घालता येईल. संध्याकाळच्या चहासोबत ही चिप्स भेळ मस्त लागेल. इतकंच नाही तर मित्रमंडळींकडून तुमच्या कल्पकतेचं कौतुकही होईल.



अ जय अजमेरा हे एक मोठे उद्योगपती आहेत. त्यांची कंपनी 'अजमेरा फॅशन' कापड उद्योगात काम करते आणि त्यांची वार्षिक उलाढाल २५० कोटी रुपयांपर्यंत आहे. अजय अजमेरा यांनी स्वतःच्या बळावर इतकं मोठं व्यावसायिक साम्राज्य उभं केलं आहे. त्यांच्याकडे कोणतीही पदवी नव्हती. ते कोणत्याही अनुभवाशिवाय या उद्योगात आले आणि अल्पावधीतच मोठा व्यवसाय उभा केला.

अजय अजमेरा यांचा जन्म राजस्थानमधील एका छोट्या शहरात एका सामान्य कुटुंबात झाला. १९७३ मध्ये जन्मलेल्या अजय यांनी फक्त ११ वीपर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतर वाईट आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी शिक्षण सोडलं; पण अजयची स्वप्नं मोठी होती. ती पूर्ण करण्यासाठी त्यांनी नवीन कामाच्या संधी शोधायला सुरुवात केली आणि ते गुजरातमधील सुरत येथे पोहोचले. कोणताही अनुभव नसताना कापड उद्योगात काम करायला सुरुवात केली. सुरतला भारताचं कापड केंद्रदेखील म्हटलं जातं. अनुभवाअभावी, त्यांनी कापड उद्योगात अत्यंत खालच्या स्तरावर काम करण्यास सुरुवात केली.

कापड उद्योगातील बारकावे

शाळा सोडून उभारला अडीचशे कोटींचा उद्योग

अजयने कापडांची वर्गवारी करण्यापासून पुरवठा साखळीतील गुंतगुंत समजून घेण्यापर्यंत प्रत्येक विभागात काम केलं. हळूहळू त्यांना कापड उद्योगाची चांगली समज मिळाली. अजय यांना काहीतरी वेगळं आणि चांगलं करण्याचं होतं. त्यांना लहान उद्योजक आणि महिलांसाठी हा व्यवसाय सोपा करायचा होता. २० वर्षे अजय यांनी कापड उद्योगात विविध पदांवर काम करून अनुभव मिळवला. २०११ पर्यंत, अजय दरमहा २ लाख रुपये कमवू लागले; पण ते त्यावर समाधानी नव्हते. अशा परिस्थितीत अजय यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. कमी गुंतवणुकीत संधी



दीर्घकाल स्मरणात राहण्यासाठी..

मु लांसाठी परीक्षेची तयारी करणं हे सर्वात कठीण काम असतं. कमी वेळात इतक्या गोष्टी लक्षात ठेवणं कठीण होतं. या टिप्स वापरून अभ्यास केल्यास परीक्षेत चांगले गुण मिळू शकतात

*** नोड्स काढा** कॉलेजमध्ये शिकवल्या जाणाऱ्या विषयांच्या नोड्स बनवा. त्या शेवटी वाचायला सोप्या वाटतील. कोणत्याही विषयाच्या पुस्तकी भाषेत नोड्स बनवू नका. शिक्षक बोलतात तेच वहीत लिहा. वहीतील रेखाचित्रांद्वारे गोष्टी लहान स्वरूपात तयार करा. जेव्हा तुम्ही परीक्षेत ते पुन्हा कराल, तेव्हा तुम्हाला समजण्यास कोणतीही अडचण येणार नाही. याशिवाय, विषयांमधील संबंध समजून घेण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने तुम्हाला एकाच वेळी एकच नाही तर अनेक विषय आठवतील.

*** फ्लॅशकार्ड तयार करा** महत्त्वाच्या विषयांचे फ्लॅशकार्ड तयार करा आणि ते पुस्तकात चिकटवा. यामुळे

उन्हाळ्यातलं कलर कॉंबिनेशन

आ पला ड्रेसिंग सेन्स केवळ आराम दायकच नसावा तर त्यामुळे इतरांना प्रभावितही करता यावं असं प्रत्येकालाच वाटतं. उन्हाळ्यात स्वतःला कूल आणि ताजेतवाने ठेवणं हे फार कठीण नाही. पाच उत्तम रंगसंगती जाणून घेतल्या, तर त्या उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश लूक देतील.

पांढरा आणि निळा उन्हाळ्यात सर्वोत्तम आणि ताजा लूक मिळवायचा असेल तर पांढऱ्या आणि निळ्या रंगाचं कॉंबिनेशन वापरा. पांढरा शर्ट आणि निळी जीन्स किंवा निळा शर्ट आणि पांढरी पॅट, दोन्हीही लूक ऑफिससाठी योग्य आहेत. हे कॉंबिनेशन आरामदायी असून तुम्हाला थंड आणि ताजंतवानं ठेवतं.

*** पेस्टल पिवळा आणि हिरवा** पेस्टल पिवळ्या आणि हिरव्या रंगाचं कॉंबिनेशन नवीन ऊर्जा आणि ताजेपणाची भावना देतं. हिरव्या रंगाची पॅट आणि पेस्टल पिवळा शर्ट किंवा पेस्टल पिवळा स्कर्ट आणि हिरव्या रंगाचा टॉप ही दोन्ही कॉंबिनेशन्स उत्तम आहेत. हे ऑफिसमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करते.

*** फिकट गुलाबी आणि पांढरा** ऑफिसमध्ये सुंदर लूक हवा असेल तर



फिकट गुलाबी आणि पांढरा रंग हे उत्तम कॉंबिनेशन असू शकतं. पांढरी पॅट किंवा स्कर्ट फिकट गुलाबी रंगाचा शर्ट किंवा टॉपसह, हे कॉंबिनेशन खूप सुंदर आणि आकर्षक लूक देतं. हे रंग तुम्हाला कूल आणि ताजंतवानं बनवतात आणि ऑफिसमध्ये एक आकर्षक प्रतिमादेखील निर्माण करतात.

*** नेव्ही ब्लू आणि ग्रे** नेव्ही ब्लू आणि ग्रे रंगाचं कॉंबिनेशन व्यावसायिक आणि स्टायलिश दिसतं. नेव्ही ब्लू टॉपसह राखाडी ट्राउझर्स किंवा राखाडी ब्लू शर्ट हे एक आदर्श कॉंबिनेशन

फॅशन पॅशन

आहे. हे रंग कूल आणि आरामदायी लूक देतात. उन्हाळ्याच्या हंगामात ते ऑफिससाठी योग्य आहे. हा लूक तुमच्या सहकाऱ्यांनाही तुमच्याकडे आकर्षित करेल.

*** ऑलिव्ह ग्रीन आणि बेज रंग** ऑलिव्ह ग्रीन आणि बेज रंगाचं कॉंबिनेशन एक सोबर आणि स्टायलिश लूक देतं. ऑफिसमध्ये बेज रंगाच्या ट्राउझर्ससह ऑलिव्ह ग्रीन शर्ट किंवा बेज रंगाच्या पॅन्टसह ऑलिव्ह ग्रीन जॅकेट हे दोन्ही लूक उन्हाळ्यासाठी आदर्श आहेत.



फायदे सायकलिंगचे

मि त्रमंडळींसोबत सायकलिंगचा आनंद घेताना खूप धमाल येते. भटकंतीला गेल्यावर आपण सायकलिंग करतो. पण दोस्तानो, नियमित सायकलिंग करायला हवं. याचे अनेक लाभ आहेत. फिटनेसच्या दृष्टीने सायकलिंग कसं उपयुक्त ठरतं याविषयी...

* सायकलिंगमुळे फक्त पायांना व्यायाम मिळतो असं नाही. तर हा एक परिपूर्ण व्यायाम आहे. सायकलिंगमुळे शरीर बळकट होतं.

* सायकलिंगमुळे मासिक आरोग्य उत्तम रहातं. ताण कमी होतो. मित्रमंडळींसोबत छान गप्पा मारत

फिटनेस फंडा

सायकलिंग केल्यावर मन प्रफुल्लित होतं. काही बागांमध्ये सायकल ट्रॅक्स असतात. निसर्गाच्या सानिध्यातही खूप छान वाटतं.

* सायकलिंगमुळे झटपट वजन कमी होतं. यामुळे प्रत्येक अंगाचा व्यायाम होत असल्याने अतिरिक्त फॅट्स जाळायला मदत होते.

* सायकलिंग हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं. यामुळे श्वसनाचं तंत्र सुधारतं. आपला स्ट्रॅमिना वाढतो. त्यामुळे दररोज किमान अर्धा तास सायकल चालवायला हवी.

छंदाला व्यावसायिकतेची जोड

बऱ्याच तरुणांना नोकरीऐवजी उद्योग करायचा असतो. काहींना फोटो काढण्याचा छंद असतो. काही गायन, वादनात पुढे असतात. काहींची चित्रकला, शिल्पकला चांगली असते. तुम्ही तुमच्या या छंदाचं व्यवसायात रुपांतर करू शकता. छंदाच्या माध्यमातून उद्योगाचं गणित जुळवणारी अनेक मंडळी आपल्या आसपास आहेत. छंदाना व्यवसायाचं रूप देण्यासाठी नेमकं काय करायला हवं याविषयी...

* सर्वात आधी तुमच्या छंदाची यादी करा. तुम्ही नेमके कशात कुशल आहात याचा अंदाज घ्या. तुमचा हा



छंद चांगलं उत्पादन किंवा सेवा म्हणून कशाप्रकारे सादर करता येईल याचा विचार करा.

* यादी केल्यानंतर बाजारापेठेबाबत थोडं संशोधन करा. यामुळे तुम्हाला भावी ग्राहक, त्यांच्या आवडीनिवडी याबद्दल कळू शकेल. त्यांच्यापर्यंत कसं पोहोचायचं हे तुम्ही ठरवू शकाल.

वेगळ्या वाटा

* उत्पादन किंवा सेवा बाजारात उतरवण्याआधी आपली कल्पना तपासून घ्या. काही ग्राहकांना उत्पादनाची माहिती द्या. तुमची उत्पादन किंवा सेवा त्यांना वापरायला द्या. त्यांच्याकडून सूचना मागवा. उत्पादनांमध्ये काही सुधारणा करायच्या असतील तर तसा विचार करा.

* यानंतर तुमच्या उत्पादनाला किंवा सेवेला नाव द्या. मार्केटिंगचं तंत्र जुळवा. लवकरात लवकर उत्पादन बाजारात आणा.

जा गतिक आरोग्य संघटना आणि इतर मोठ्या संस्थांना मोबाईल फोनच्या रेडिएशनमुळे मेंदूला थेट गंभीर नुकसान होत असल्याचा कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे, मोबाईल जवळ ठेवून झोपण्यामुळे रेडिएशनचा धोका नसला, तरी अन्य धोके दुर्लक्षून चालणार नाहीत. सध्या बहुतांश लोक झोपतानादेखील मोबाईल उशाशी ठेवतात; पण ही सवय आरोग्यासाठी घातक ठरू शकते. मोबाईलमधून निघणाऱ्या रेडिएशनचा आपल्या मेंदूवर आणि झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो.

मोबाईल जवळ ठेवून झोपल्याने काय होतं?


* सतत नोटिफिकेशन्स, वायब्रेशन किंवा लाईटमुळे मेंदू सतत ॲक्टिव्ह राहत असल्याने झोप पूर्ण होत नाही.

* मोबाईल फोनमधून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे मेंदूवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

* झोपण्याआधी मोबाईल स्क्रीनकडे पाहिल्याने 'ब्लू लाइट' डोळ्यांवर ताण आणतो आणि झोपेच्या नैसर्गिक चक्रात अडथळा निर्माण होतो.

* झोपेच्या कमतरतेमुळे चिडचिड, डिप्रेशन, चिंता यासारख्या मानसिक त्रासांची शक्यता वाढते.

* काही घटनांमध्ये मोबाईल गरम होऊन स्फोट झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. त्यामुळे चार्जिंगवर असलेला मोबाईल उशाशी ठेवणं धोकादायक ठरू शकतं.



उशाखाली मोबाईल ठेवणे धोकादायक

काय काळजी घ्याल? रेडिएशनचा मोठा बागुलबुवा खरा नसला तरी, शांत आणि सुरक्षित झोपेसाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. शक्य असल्यास, रात्री झोपताना मोबाईल तुमच्यापासून थोडा दूर ठेवा. तो उशाखाली किंवा कोणत्याही कापडाखाली, विशेषतः चार्जिंगला असताना, अजिबात ठेवू नका. झोपण्यापूर्वी काही वेळ मोबाईल न बघितल्यास शांत झोप लागण्यासही मदत होते.

पिककर्जात नाहक त्रास देणाऱ्या बँक अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा

■ महासागर प्रतिनिधी
बुलढाणा, दि. ४ :
खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना पिककर्ज, खते-बियाणे मिळण्यात येणाऱ्या अडचणी व ईतर मुद्द्यांबाबत भाजपा जिल्हाध्यक्ष आ. विजयराज शिंदे यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन सादर केले.

खरीप हंगाम तोंडावर असताना व पिककर्ज वाटप व नूतनीकरनाची शेवटची तारीख ३० जून २०२५ असून देखील बुलढाणा जिल्ह्यात पिक कर्ज वाटपाची की अतिशय मंद आहे. मागील आठवड्यापर्यंत केवळ १६% पीक कर्ज वितरित झाले आहे. त्यामुळे पीककर्ज वाटपाची गती वाढविण्याची गरज आहे.

राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना नियमित पीक कर्ज व डडर केलेल्या शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास टाळाटोड करत आहे, अशी बँक अधिकाऱ्या शेतकऱ्यांना अतिशय तुच्छतेची वागणूक देत असून सीबील, व ईतरही लहान लहान चुका



काढून पीककर्ज नामंजूर करीत असल्याचा विविध तक्रारी प्राप्त होत आहे. शेतकऱ्यांना तुच्छतेची वागणूक देऊन पिककर्ज नाकारणाऱ्या मुजोर बँक अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी त्यांनी केली. शासकीय अनुदान, आर्थिक मदत यावर काही बँका होल्ड लावत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीच्या तोंडावर

आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पेरणीच्या तोंडावर कोणत्याही शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड लावू नये, अशा शासनाच्या सूचना असतांना देखील त्याची अंमलबजावणी होतांना दिसत नाही. पीक कर्जा सोबतच खाते व बी वियाणांचा काळाबाजार सुद्धा मोट्या प्रमाणात वाढला आहे. डीएवी, १२:३२:१६ या खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण

केला जात आहे. कृषी केंद्र चालकांकडून बोगस व अनावश्यक खतांची बळजबरीने विक्री केली जात आहे. राशी ६-५-९ व सुपरकॉट ११५, कवड्डी या कपाशी बियाणांचाही जिल्ह्यात मोठा काळाबाजार सुरू आहे. कृषी केंद्र चालक खते व बी वियाणे यांचा साठा करून शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे. नामांकित बॅग मागे बोगस व अनावश्यक कंपनीचे खते बी

महाडीबोटी पोर्टलची मुदत वाढवून देण्यात यावी.

शेतकऱ्यांच्या घरात गेल्या तीन महिन्यांपासून ज्वारी पडून आहे. शासकीय हमीभाव दराने होणारी ज्वारीची उन्हाळी खरेदी केंद्राचे उदघाटन झालेले आहे मात्र प्रत्यक्षात काही केंद्रावर ज्वारीची खरेदी होत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

पीक कर्जाचे उद्दिष्ट तात्काळ पूर्ण व्हावे यासाठी पीककर्जातील वाटपातील अडचणी तात्काळ सोडवाव्यात, बँकेत येणाऱ्या शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांनी सौजन्याची वागणूक द्यावी तसेच खते-बी वियाणांचा होणारा काळाबाजार, कृत्रिम तुटवडा थांबवावा असा काळाबाजार करणाऱ्या कृषी केंद्र चालकांवर व मुजोर बँक अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

यावेळी भाजपा जिल्हा सचिव चंद्रकांत बंदे, जिल्हा सचिव दत्ता पाटील, मा.नगरसेवक मंदार बाहेकर, भाजपुमो सतीश पाटील उपस्थित होते.

हिंदी सक्ती नसल्याचा अध्यादेश अजून का निघाला नाही?

राज ठाकरेंचे शिक्षण मंत्र्यांना खरमरीत पत्र हिंदीची पुस्तके छापण्यावरून निर्वाणीचा इशारा

■ महासागर प्रतिनिधी
मुंबई, दि. ४ :

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पत्र लिहिले आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून दोनच भाषा शिकवल्या जातील, अशी घोषणा सरकारने केली होती, परंतु या घोषणेचा लेखी अध्यादेश अजून का आला नाही? असा सवाल राज ठाकरेंनी या पत्रातून उपस्थित केला आहे.

राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले की, गेले जवळपास २ महिने महाराष्ट्रात पहिली इयत्तेपासून हिंदी भाषा शिकवणे यावरून सरकारकडून प्रचंड गोंधळ घालणं सुरू आहे. सुरुवातीला पहिल्या इयत्तेपासून तीन भाषा विद्यार्थ्यांना शिकवणार आणि त्यात हिंदी भाषा ही तिसरी सक्तीची भाषा असेल असे घोषित केले गेले.

ज्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाज उठवला, आणि ज्याच्यामुळे जनभावना तयार झाली. ती जनभावना इतकी तीव्र होती की सरकारने तिसऱ्या भाषेसाठी हिंदी



भाषेची सक्ती केली जाणार नाही असे घोषित केले. घोषणेचा लेखी अध्यादेश अजून का आला नाही? मुळात हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही, देशातील इतर प्रांतातील भाषांसारखी एका भाषा. ती शिकण्याची सक्ती का केली जात होती? कुठल्यातरी दबावाखाली सरकार धरंगळत का जात होतं हे माहित नाही. पण

मुळात पहिल्या इयत्तेपासून तीन भाषा मुलांना का शिकायला लावायच्या हा मुद्दा आहेच.

मग त्याबाबत पण आपण घोषणा केलीत की महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून दोनच भाषा शिकवल्या जातील. या घोषणेचा लेखी अध्यादेश अजून का आला नाही? आधीच्या तीन भाषा शिकवणे आणि त्यात हिंदीचा समावेश असणे या निर्णयाचा आधार घेऊन, हिंदी भाषेचा पुस्तक छपाईला केव्हाच सुरू झाली आहे. आता पुस्तक छापली आहेत मग पुन्हा आपल्याच निर्णयावर घुमजाव करायचं असं काही करण्याचा सरकारचा काही डाव तर नाही ना? असा सवाल विचारत राज यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे.

प्राचार्य शामकांत काळवीट यांना नटश्रेष्ठ निळू फुले गौरव पुरस्कार

■ महासागर प्रतिनिधी
नांदुरा, दि. ४ :

नटश्रेष्ठ निळू फुले आर्ट फाउंडेशन, अकोलातर्फे देण्यात येणारे नटश्रेष्ठ निळू फुले स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आले असून, यंदाचा नटश्रेष्ठ निळू फुले जीवन गौरव पुरस्कार शामकांत काळवीट यांना घोषित करण्यात आला आहे.

येथील प्राचार्य शामकांत काळवीट यांना नटश्रेष्ठ निळू फुले जीवन गौरव पुरस्कार, अकोल्याचे उद्योजक प्रदीप नंद यांना संस्कृतीकर्म पुरस्कार, नागपूरचे नाट्य दिग्दर्शक संजय भाकरे यांना नटश्रेष्ठ निळू फुले नाट्य तपस्वी पुरस्कार, स्तंभलेखक प्रा. डॉ. मोहन खडसे यांनी समाज गौरव पुरस्कार, वणी जि. यवामाळ येथील नकलाकार प्रा. डॉ. दिलीप अल्लोणे यांना संदीप पाठक, शामकांत काळवीट मोहन खडसे

नटश्रेष्ठ निळू फुले कलावैभव पुरस्कार, वर्षा येथील प्रसिद्ध गायिका खुशबू कठाणे यांना नटश्रेष्ठ निळू फुले कला साधना पुरस्कार, अकोल्याच्या ज्येष्ठ रंगकर्मि विद्या मराठे- जोगळेकर यांना रंगमुद्रा थिएटर, चिंचवड, पुणे यांच्यातर्फे क. सुहसिनी आमले स्मृती पुरस्कार २०२५ जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

अकोला येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानला नटश्रेष्ठ नि फुले समाजभूषण पुरस्कार तर बुढीबोरी, जि. नागपूर येथील कर्मयोगी फाउंडेशनला सम्म वैभव पुरस्कार जाहीर करण्यात आला. सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्थांचा या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

रंगभूमी, सिनेमा, संगीत आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान हा नटश्रेष्ठ निळू यांच्या बहुआयामी योगदानाला अभिवादन असा विश्वास फाउंडेशनतर्फे व्यक्त करण्यात आला आहे.

यावेळी विजय महाजन सर, पी जी तायडे सर, संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रमेश थोरात, संस्थेचे अध्यक्ष, मिरवणूक प्रतिष्ठान अकोला, संस्थापक अध्यक्ष व समस्त विश्वस्त मंडळ यांनी जाहीर केला. शामकांत काळवीट हे कोटारी विद्यालय नांदुरा येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून, मोहनराव नारायण नेत्रालयात सेवाव्रती म्हणून कार्य सुरू आहे. संपूर्ण जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

मंत्रालयही अदानीला देणार का?

■ महासागर प्रतिनिधी
मुंबई, दि. ४ :

मुंबईतील अब्जावधींच्या सरकारी जमिनी अदानीच्या

घशात जात असताना, सरकार केवळ पाहात बसले आहे. आता फक्त मंत्रालय आणि विधिमंडळ उरले आहेत, ते अदानीला कधी देणार? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप सरकारला विचारला आहे.

टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत सपकाळ यांनी सरकारवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांना मदतीसाठी पैसे नाहीत, भविष्यात योजनांसाठी लाभ घ्यायला पैसे नाहीत, पण अदानीसाठी मात्र सरकारचे

काँग्रेसचा भाजपवर जोरदार हल्लाबोल

झपाट्याने निर्णय होतात, ह्म असे म्हणत त्यांनी धारावी प्रकल्प, कुर्ला येथील मंदर डेअरीची ८.५ हेक्टर जमीन, वांद्यातील

एमएसआरडीसी कार्यालय यांचा उल्लेख केला. ह्ममहाराष्ट्राला यामधून काय मिळणार? फक्त भोपळा, ह्म असा उपरोधिक टोला सपकाळ यांनी लगावला.

मॉरर, मशीद, चर्च, गुरुद्वारांवर लाऊडस्पीकरबाबत सर्वोच्च न्यायालयाने आधीच मार्गदर्शक तत्वे दिली आहेत, तरीदेखील राज्य सरकार वेगळे फतवा काढून सामाजिक तेढ वाढवत आहे. हा फतवा तात्काळ रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली.

११ वी प्रवेश प्रक्रियेत अखेर एससी, एसटी, ओबीसी कोटा लागू

शिक्षण विभागाचा नवा निर्णय : अल्पसंख्याक संस्थांच्या ५०% कोट्यावर परिणाम

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. ४ :

राज्याच्या शालेय शिक्षण मंत्रालयाने अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत एससी, एसटी व ओबीसी कोटा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अल्पसंख्याक संस्थांच्या ५० टक्के कोट्यावर परिणाम होण्याची भिती व्यक्त केली जात होती.

त्यानुसार, काही संस्थांनी सरकारच्या या निर्णयाा कोर्टात आव्हान देण्याचा निर्णयही घेतला होता. पण या प्रकरणी वाद उत्पन्न होताच मंत्रालयाने सुधारित परिपत्रक जारी करून अल्पसंख्याक कोट्याला कोणताही धक्का लावण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले.

अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमध्ये ११ वी प्रवेशाच्या वेळी एससी, एसटी, ओबीसी कोटा जोडण्याचा शासन निर्णय मागील महिन्यात जारी करण्यात आला होता. यावर काही अल्पसंख्याक संस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अल्पसंख्याक संस्था व महाविद्यालयात ५० टक्के जागा आरक्षित आहेत. त्यात एससी, एसटी व ओबीसी कोटा जोडल्यास हा कोटा ८६ टक्क्यांपर्यंत जाईल. परिणामी खुल्या प्रवर्गातील जागांचा टक्का कमी होईल, असा त्यांचा आरोप होता.

त्यामुळे त्यांनी या निर्णयाला कोर्टात आव्हान देण्याचे संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने एका सुधारित आदेश काढून या प्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे.

सरकारने आपल्या सुधारित परिपत्रकात

म्हटले आहे की, अल्पसंख्याक उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अल्पसंख्याक कोट्यांतर्गत विद्यार्थ्यांना ५० टक्के जागा राखीव असतात. या कोट्यातील जागा शाळा व्यवस्थापनास ३ फेऱ्यांपर्यंत गुणवत्तेनुसार भरण्याची मुभा असते. नियमित ३ फेऱ्या संपेपर्यंत महाविद्यालयांना अल्पसंख्याक कोट्यातील जागा सर्वसाधारण जागांमध्ये प्रत्यापित करता येत नाही. ३ फेऱ्यांनंतर या कोट्यातील रिक्त राहणाऱ्या जागा चौथी नियमित फेरी सुरू होण्यापूर्वी सर्वसाधारण जागांमध्ये प्रत्यापित करता येतात.

पण आता उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ अल्पसंख्याक महाविद्यालयांना अल्पसंख्याक कोट्यातील ५० टक्के जागांपैकी रिक्त राहणाऱ्या जागा पहिल्या फेरीनंतरच सर्वसाधारण जागांमध्ये प्रत्यापित करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. परंतु, दुसऱ्या फेरीवेळी अल्पसंख्याक कोट्यातून प्रवेशाकरीता अर्ज प्राप्त झाल्यास त्या विद्यार्थ्यांना प्रथम प्रवेश अल्पसंख्याक कोट्यातून देण्यात येतील. त्यानंतर रिक्त असलेल्या अल्पसंख्याक कोट्यातील जागा सर्वसाधारण जागांमध्ये प्रत्यापित करण्याची मुभा महाविद्यालयांना असणार आहे.

११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला आता ५ जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दुपारी २ वाजेपर्यंत ही मुदतवाढ संपुष्टात येईल.

४७ विदेशी साप, ५ कासवांसह तस्कर अटकेत

■ महासागर प्रतिनिधी
नागपूर, दि. ४ :

मुंबईत सीमाशुल्क विभागाने ४७ विदेशी साप आणि ५ कासवांची तस्करी केल्याप्रकरणी एका नागरिकाला अटक केली आहे. कस्टम कायदा, १९६२ अंतर्गत ही अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी या व्यक्तीकडून अनेक दुर्मिळ आणि संरक्षित प्राजातीचे प्राणी जप्त केले आहेत.

जप्त केलेल्या प्राण्यांमध्ये तीन जिवंत कोळी शेंपटीची शिंगे असलेले साप (स्युडोसेरास्टेस उराराचोईडस), पाच जिवंत आशियाई कासव (सायक्लेसिफ डेंटाटा) आणि इंडोनेशियन पिट वायपर (ट्रायमेरेसुरस इन्सुलारिस) चे ४३ जिवंत आणि एक मृत साप यांचा समावेश आहे. हे सर्व प्राणी दुर्मिळ मानले जातात



आणि त्यांची तस्करी आंतरराष्ट्रीय स्तरावर बंदी आहे. अधिकाऱ्यांच्या नेटवर्क काम करत आहे हे मते, हे प्रकरण केवळ वन्यजीव संवर्धन कायद्याचे उल्लंघन नाही तर जैवविविधता आणि परिसंस्थेसाठी गंभीर धोका आहे. या

प्राण्यांच्या तस्करीमागे कोणते नेटवर्क काम करत आहे हे शोधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, सीमाशुल्क विभागाने अटक करण्यात आलेल्याचे नाव

धारदार शस्त्रांनी वार करत तरुणाची निर्घृण हत्या

■ महासागर प्रतिनिधी, यवतमाळ, दि. ४ :

एका तरुणाची धारदार शस्त्रांनी वार करीत हत्या करण्यात आली आहे. चांदनी चौक परिसरात असलेल्या वन विभागाच्या कार्यालयासमोर घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या मृताच्या नातेवाईकांनी एलआयसी चौकात रास्तारोकरी करीत आरोपीच्या अटोरीची मागणी लावून धरली होती.

मनीष उर्फ मन्ना शेंद्रे (वय २८) वर्षे रा. सेजल रसिडेन्सी असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. मनिष हा त्याच्या दुचाकीची दुरुस्ती करण्यासाठी चांदणी चौकातून महादेव मंदिराच्या मागे एका गॅरजवर आला होता. यावेळी पूर्वनियोजित पद्धतीने दोन हल्लेखोर आंटीरिक्षामध्ये आधीपासूनच बसलेले होते.

अन्य दोन आरोपी एका नंबर नसलेल्या दुचाकीवर त्या ठिकाणी आले. त्यांनी काही कळायच्या आत मनिषवर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात मनिषच्या पाठीवर, छातीवर, हातावर आणि गळ्यावर गंभीर जखमा झाल्या. हल्ल्यानंतर तो जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या मागील गेटजवळ पडला. नंतर तो उठून पुढे वन कार्यालयाच्या दिशेने धावला असता तेथे तो कोसळला.

माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर एलसीबीचे अधिकारी, उप्पर पोलिस अधीक्षक पियुष



जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश बैसाणे हे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. दुचाकीला कट लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादात या घटनेतील मृतक मनिष याने एका युवकावर देशी कट्ट्याने गोळीबार केला होता. या घटनेत त्या युवकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात मन्नाला पोलिसांनी अटक केली होती. काही महिन्यांपूर्वीच तो जामिनावर सुटला होता. त्या घटनेचा वचपा काढण्यासाठीच हे हत्याकांड करण्यात आले असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.

: लोकसेवार्थ :

एक सर्वसमावेशक विद्यापीठ सत्यभामा



लोकजागर

सत्यभामा तिच्या स्थापनेपासूनच आयएसआरचा सराव करत आहे. सत्यभामाने संपूर्ण समाजाला फायदेशीर ठरणारे विविध उपक्रम स्वीकारले आहेत. विद्यार्थी आणि प्राध्यापक समाजाला भेडसावणाऱ्या समस्यांवर तांत्रिक उपाय प्रदान करण्याच्या उद्देशाने सामुदायिक प्रकल्पांमध्ये सहभागी आहेत.

सत्यभामा पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकास पद्धतींचे कोटेशनपणे पालन करते आणि पर्यायी आणि अक्षय ऊर्जेचा वापर, कचऱ्याचा पुनर्वापर, प्लास्टिकचा वापर कमी करणे, कार्बन उत्सर्जन कमी करणे, अन्नाचा अपव्यय कमी करणे आणि सैदि्य शेतीचा अवलंब करणे यासारख्या पर्यावरण संरक्षण उपक्रमांचे समर्थन करते.

सत्यभामा हे एक समावेशक विद्यापीठ आहे आणि सर्वांसाठी शिक्षण या ब्रीदवाक्यासह काम करते. ही संस्था गरीब आणि गरजूंना उच्च शिक्षण घेण्यासाठी आमच्या कुलगुरूंनी स्थापन केलेल्या अंबू फाउंडेशनचे ब्रीदवाक्य आहे. हे फाउंडेशन शेकडो पात्र विद्यार्थ्यांना अंबू स्कॉलरशिपद्वारे त्यांचे शिक्षण सुरू ठेवण्याची संधी देते. आर्थिकदृष्ट्या कमकुवत पार्श्वभूमीतील पात्र विद्यार्थ्यांना पूर्ण शिष्यवृत्तीसह उच्च शिक्षण घेण्याची संधी प्रदान करणे, आव्हानांना तोंड द्यावे लागते खरोखर पात्र विद्यार्थ्यांची ओळख पटवणे आणि निवड करणे हे एक आव्हान आहे. या उपक्रमाअंतर्गत संस्थेला दरवर्षी दोन हजारानंहून अधिक अर्ज येतात. संस्थेने राज्यभरातील अनेक स्वयंसेवी संस्थांशी करार केला आहे जे ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत पार्श्वभूमीतील पात्र विद्यार्थ्यांची ओळख पटवतात. अंतर्गत गावांमध्ये फील्ड तपासणी केली जाते आणि स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांना कधीकधी सत्यता तपासण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागतो. सध्या संस्थेत सुमारे ५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या

उपक्रमामुळे हजारो मुले आणि त्यांच्या कुटुंबांच्या जीवनात बदल झाला आहे. महिला सक्षमीकरण, महिलांवरील हिंसाचार दूर करणे, आरोग्य आणि शिक्षणावर भर देऊन महिलांचे आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण, धोरणे, कार्यक्रम आणि संस्थात्मक व्यवस्था यांचे लिंग मुख् प्रवाहात आणणे आणि माहिती आणि सेवांमधील तफावत भरून काढण्यासाठी जागरूकता निर्माण करणे आणि वकिली करणे या प्रक्रिया सुलभ करणे हे व्यूरोचे कर्तव्य आहे.

व्युरोची उद्दिष्टे दुहेरी आहेत. व्युरोच्या उपक्रमांचे उद्दिष्ट संस्थेतील विद्यार्थ्यांना आणि ग्रामीण महिला, वंचित आणि उपेक्षित वर्ग आणि अल्पसंख्याक समुदायांसह समाजातील लाभाधीना सक्षम बनवणे आहे. एखाद्या व्यक्तीला मासेमारी शिकवणे हे त्याला खायाला देण्यापेक्षा चांगले आहे हे लक्षात घेऊन, संस्थेचा महिला सक्षमीकरण व्युरो या गावांमधील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनेक प्रशिक्षण कार्यक्रम आणि व्यावसायिक अभ्यासक्रम आयोजित करतो. ते काही स्वयंसेवी संस्थांसोबत काम करून

: शून्यातून विश्व : गोष्ट यशस्वी कंत्राटदाराची



ताकद शरदला उमजली. गुणवत्तेच्या आधारवर दीडशेहून अधिक प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले. याचदरम्यान भारतीय युवा शक्ती ट्रस्ट या सोआयआय संचालित संस्थेशी ओळख झाली. या संस्थेच्या माध्यमातून एका बँकेने तांदळेला १० लाखांचं व्यावसायिक कर्ज दिलं. त्याच्या जोरावर त्यांच्या कंपनीने जोरदार मुसंडी मारत व्यवसाय केकपटीने वाढवला. आज तांदळे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कारशेहून अधिक लोकांना रोजगार देत आहेत. सध्या ६ कोटी ५० लाख रुपये इतकी त्यांची उद्योजकीय उलाढाल आहे. त्यांनी ४५० हून अधिक तरुण कंत्राटदार घडवलेले आहेत.

तर दुसरा राजकारण. जास्त पैसे आणि समाजात प्रतिष्ठा असे सारं मिळण्यासाठी दोन उद्योगधंदे त्याला सुचले. एक म्हणजे हॉटेल आणि दुसरं म्हणजे बीपीओ कंपनी. एवढ्या मोठ्या व्यवसायासाठी भांडवल लागणार. पण, हिंमत न हास्ता आपणा आपल्या क्षेत्रातच असणारा फॅब्रिकेशनचा व्यवसाय करायचा हे त्याने ठरवले. याचवेळी एक इलेक्ट्रिक जोडणीचं काम मिळालं. त्यातून इलेक्ट्रिकची कामे मिळू लागली. याचदरम्यान एक टाकी बांधायचं काम मिळालं. १० हजार रुपयांच्या कामातून तीन-चार हजार रुपयांचा नफा मिळाला. एखाद्याच्या मासिक पगाराइतका पैसा निव्वळ दोन दिवस काम केलं तर मिळतो. उद्योगाची

तकद शरदला उमजली. गुणवत्तेच्या आधारवर दीडशेहून अधिक प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले. याचदरम्यान भारतीय युवा शक्ती ट्रस्ट या सोआयआय संचालित संस्थेशी ओळख झाली. या संस्थेच्या माध्यमातून एका बँकेने तांदळेला १० लाखांचं व्यावसायिक कर्ज दिलं. त्याच्या जोरावर त्यांच्या कंपनीने जोरदार मुसंडी मारत व्यवसाय केकपटीने वाढवला. आज तांदळे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कारशेहून अधिक लोकांना रोजगार देत आहेत. सध्या ६ कोटी ५० लाख रुपये इतकी त्यांची उद्योजकीय उलाढाल आहे. त्यांनी ४५० हून अधिक तरुण कंत्राटदार घडवलेले आहेत.

अधिक लोकांना रोजगार देत आहेत. सध्या ६ कोटी ५० लाख रुपये इतकी त्यांची उद्योजकीय उलाढाल आहे. त्यांनी ४५० हून अधिक तरुण कंत्राटदार घडवलेले आहेत.

सामाजिक, भौगोलिक आणि आर्थिक प्रतिकूलतेने नटलेला मराठवाडा. याच भागातील वंजारवाडी म्हणजे एक खेडेगाव. उत्तमवार तांदळे आणि शोभा तांदळे हे शिक्षक दामत्य म्हणजे नवीन पिढीला घडविणारे वंजारवाडीसाठी भूषणच. शरद त्यांचा मुलगा. बारावीला पठ्याने तब्बल ९२ टक्के मिळवले. पुढे काय करायचं माहीत नाही. कारण, मित्राने अकरावीला विज्ञान विषय घेतला म्हणून हा इकडे आला. औरंगाबादच्या सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयात त्याने प्रवेश घेतला. काहींनी सांगितलं, मेकॅनिक विषयात खूप चांगला वाव आहे. पुढे भल्या मोठ्या पगाराची नोकरी मिळेल म्हणून मेकॅनिकल विषय निवडला. तांत्रिक विषयात आपल्याला स्वास्थ्य नाही. हे कळेपर्यंत अर्धं इंजिनअरिंग पूर्ण झालं होतं. शरदने इंजिनअरिंगचे शिक्षण एकदाचे पूर्ण केले.पुण्यात इंजिनअरिंग क्षेत्रात वाव आहे, हे कळल्यानंतर तो मित्रांसोबत पुण्याला नोकरीसाठी आला. एका कंपनीत पाच-सहा हजार रुपयांची नोकरी मिळाली. सहा महिने नोकरी केली. त्याचवेळी कोणीतरी सांगितलं, संपणक युग आहे म्हणून शरदने सिस्टीम ऑल्लेकेशन प्रॉडक्ट अर्थात सॅपचा कार्स केला. दरम्यान, एमबीएची प्रवेश परीक्षा पण दिली. त्याच्यात मात्र अपयश आलं नोकरी नव्हती मिळत. करायचं काय, हा प्रश्न होता. समोर दोनच पर्याय होते. पहिला उद्योजक

: संकलन व संयोजन :

सुबोध रणशेखरे, ९८३३१४६३५६

subodh.ransheve@rediffmail.com